

अण्णा हजारेंचे 'सिलेक्टिव' बोलणे शंका उपस्थित करणारे-हेमंतमाटील

भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणावर अण्णा गप्प

■ **महासागर प्रतिनिधी,**
पुणे, दि. २३ : भ्रष्टाचाराच्या मुद्यावर देशात, परिवर्तनाचे आंदोलन उभे करणारे अण्णा हजारे हे प्रत्येकासाठीच आदर्श ठरावे, असे व्यक्तीमत्व आहे. गेल्या काही काळात अण्णांनी स्वतःला आंदोलन आणि इतर मुद्द्यांपासून अलिप्त ठेवले होते. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात गाजलेला निवडणूक रोखे प्रकरण असो अथवा गौतम अदाणी यांच्या प्रकरणावर सोयीस्कर रित्या अण्णा गप्प होते. आता अण्णांनी भ्रष्टाचारी मंत्र्यांनी राजीनामा द्यावेत, अशी मागणी केली आहे. परंतु, काही निवडक मुद्द्यांवर



अण्णांचे बोलणे शंका उपस्थित करणारे आहे, असे मत इंडिया अगेन्स्ट कर्प्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी आज, रविवारी (ता. २३) व्यक्त केले.

काही मुद्द्यांवर ठरवून प्रतिक्रिया व्यक्त करीत राजकीय वातावरण ढवळून काढण्याचा प्रयत्न अण्णांकडून केला जातो, असा थेट आरोप पाटील यांनी केला आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया लक्षात घेता काहीना राजकीय फायदा पोहचवण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट लक्षात येते. परंतु, मोजके राजकीय पक्ष आणि नेत्यांना अण्णांकडून लक्ष केले जाते, असा आरोप पाटील यांनी केला. मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यांवर आरोप झाल्यावर नैतिकतेचे पालन करीत त्यांनी सर्वप्रथम राजीनामा दिलाच पाहिजे, यात दुमत नाही. परंतु, अण्णांचा हेतू शुद्ध असेल

तर, गेल्या काही काळात राज्यासह देशात समोर आलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर ते गप्प का होते? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. आरोप असलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्याआधी विचार करणे गरजेचे आहे, असा सल्ला अण्णांनी राज्यकर्त्यांना दिला आहे. परंतु, राज्य मंत्रिमंडळ स्थापन होत असतांना अण्णांनी आता घेतलेला पवित्रा का घेतला नाही, असा प्रश्न देखील पाटील यांनी विचारला आहे. अण्णांची भूमिका तटस्थ नसून 'सोयीस्कर' राजकारणाची आहे. इतर वेळी अण्णांचे काहीही न बोलणे सर्वसामान्यांच्या मनात त्यांची प्रतिमा डागळण्यासाठी कारणीभूत ठरू शकते, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी अनिल पाटील आणि लहू कानडे यांची नियुक्ती

■ **महासागर प्रतिनिधी,**
मुंबई, दि. २३ : राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी दोन वरिष्ठ नेत्यांची महत्त्वपूर्ण नियुक्ती जाहीर केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज माजी मंत्री अनिल भाईदास पाटील आणि माजी आमदार लहू कानडे यांना 'वरिष्ठ उपाध्यक्ष' पदाची जबाबदारी सोपवली आहे.

या नियुक्तीनंतर पक्षाच्या अधिकृत घोषणेनुसार, अनिल भाईदास पाटील यांच्यावर धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर लहू कानडे यांना पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी या दोन्ही नियुक्त्या पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी आणि

राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी दोन वरिष्ठ नेत्यांची महत्त्वपूर्ण नियुक्ती जाहीर केली आहे.

राज्यातील बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद पुण्यात

■ **महासागर प्रतिनिधी,**
मुंबई, दि. २३ : राज्यातील बाजार समित्यांच्या कामकाजात सुधारणा आणि आधुनिकरणासाठी सोमवारी पुण्यात राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने बाणेर येथील बंटारा भवन येथे पार पडणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तिचे उद्घाटन होईल. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी या परिषदेबाबत माहिती देताना सांगितले की, राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक आणि सचिव या परिषदेत सहभागी होणार आहेत. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.



उभारणी, बाजार समित्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी उपाययोजना आणि दैनंदिन अडचणींवर चर्चा होणार आहे.

कृषी पणन व्यवस्थेत सुधारणा

राज्यात कृषी पणन व्यवस्थेत सुसूत्रता आणि समन्वय आणण्यासाठी विविध प्रकल्प आणि योजना राबवण्यात येत आहेत. कृषी पणन मंडळाच्या वतीने बाजार समित्यांच्या पदाधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण आणि कार्यशाळांचे आयोजनही करण्यात येते. या परिषदेच्या माध्यमातून राज्यातील बाजार समित्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी दिली.

बाजार समित्यांच्या आधुनिकीकरणावर भर देण्याची गरज असल्याने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत शेतमालकांच्या विपणनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, निर्यात सुविधा केंद्रांची

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून मुंबईत

१० मार्च रोजी अर्थसंकल्प सादर



देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, शंभुराज देसाई, आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, ड. अनिल परब, हेमंत पाटील, श्रीकांत भारतीय, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, डॉ. नितीन राऊत, रणधीर सावरकर, अमिन पटेल, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे आणि विलास आठवले यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी

■ **महासागर प्रतिनिधी,**
पुणे, दि. २३ : दिल्लीत ४८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. या संमेलनात असे घडले की, एक पद मिळायचं, असं वादग्रस्त विधान शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांनी केले. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

नीलम गोन्हे यांच्या या विधानानंतर ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहण्यास मिळत असून पुण्यातील शिवाजीनगर भागातील मॉडेल कॉलनी येथील उपसभापती नीलम गोन्हे यांच्या निवासस्थानाबाहेर ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले. शिवसैनिकांकडून स्वतःच्या गाडीचे टायर बदलून घेण्याचा टायरवाऱ्या काकू, तुमच्या काळ्या



टायरचा जाहीर निषेध अशा आशयाचा मजकूर असलेला फ्लेक्स घेऊन महिला कार्यकर्त्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. यावेळी महिला आघाडीच्या नेत्या रेखा कोंडे म्हणाल्या, शिवसेना धासून माफी मागितली पाहिजे, अन्यथा यापुढे अधिक तीव्र विधान परिषदेवर सलग चार वेळा पाठविले. नीलम गोन्हे यांना पक्षाने

मालेगावजवळ मालमोटर रिक्षावर उलटून तीन जण ठार

■ **महासागर प्रतिनिधी,**
मुंबई, दि. २३ : मालेगाव : येथून जवळच असलेल्या दरेगाव शिवारात शनिवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास मालमोटर ऑटो रिक्षावर उलटून झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून २ जण जखमी झाले आहेत. जखमींना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील दरेगाव जवळील पर्यायी वळण रस्त्याने मालेगावकडून चाळीसगाव चौफुलीकडे प्रवाशी घेऊन अटो रिक्षा जात होती. त्याचवेळी कापडाच्या गाडी भरलेली विरोधी दिशेने येणारी मालमोटर या रिक्षावर अचानक पलटली. यात रिक्षा मालमोटराखाली दाबली गेली. रिक्षामधील प्रवासी त्यात अडकले. अपघात घडल्याचे समजताच स्थानिकांनी मदतकार्य सुरू केले. नागरिकांनी मालमोटरात अडकलेला चालक व सहाय्यकाला आधी बाहेर काढले. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. क्रेमच्या सहाय्याने अपघातातून मालमोटर हटविल्यानंतर रिक्षामधील तीन जणांचा जागीच मृत्यू



झाल्याचे निष्पन्न झाले. अब्दुल कलाम अब्दुल मनान ४७, अल्कमामुख्तार खान (२५), व सना कोसर मोहंमद युसुफ (२४) अशी या अपघातातील मृतांची नावे असून ते मालेगावचे रहिवासी आहेत. अब्दुल हा रिक्षा चालक आहे. या अपघातात मालमोटर चालक व त्याचा सहाय्यक असे दोघे जखमी झाले असून त्यांना येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

इंदापूर तालुक्यात ज्वारीच्या काढणीला वेग : मात्र खळी नामशेष

■ **महासागर प्रतिनिधी,**
इंदापूर, दि. २३ : पुणे जिल्ह्याचा पूर्व भागातील इंदापूर, दौंड, बारामती व सोलापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागातील करमाळा, माळशिस तालुक्यात ज्वारी पिकाच्या काढणीला आता वेग आला आहे. उजनी धरणाच्या निर्मितीनंतर करमाळा आणि इंदापूर तालुक्यातील मोठे क्षेत्र उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून ओलिताखाली आले. त्यामुळे शेतकरी केळी, ऊस, पेरू, डाळिव्ज आदी नगदी पिकाकडे वळाव्याने ज्वारीच्या क्षेत्रामध्ये मोठी घट झाली असून पारंपारिक ज्वारी आता केवळ आठमाही व कोरडवाहू क्षेत्रातच घेतली जात आहे.



पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग दौंड इंदापूर, बारामती सोलापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग हा एकेकाळी ज्वारी पिकासाठी आगारमाला जात असे. निरा आणि भीमानदीच्या खोऱ्यामध्ये ज्वारीच्या पिकाला एक अनन्यसाधारण महत्त्व होते. सिंचन व्यवस्था अपुरी असल्यामुळे थोडक्या पाण्यामध्ये येणाऱ्या व दररोजच्या आहारामध्ये सर्रास वापर होणाऱ्या ज्वारीची पिके मोठ्या प्रमाणात घेतली जात होती. त्याचवेळी केवळ ज्वारी हे पीकच शेतकऱ्यांचे बाजारपेठेतील पत निर्माण करीत होते. शेतकरी ज्वारीची विक्री करून आलेल्या पैशातून आपला उदरनिर्वाह व कडबा विक्रीतून आलेल्या पैशातून दैनंदिन गरजा भागवत असे. व घरी खाण्यासाठी सालचंदीव घरातील जनावरांसाठी चारा म्हणून कडब्याचा मोठा वापर होत असे. कडबा विक्रीसाठी मोठ्या गावामध्ये कडब्याचा मोठा बाजार भरत असे. सन १४७२ मध्ये महाराष्ट्रात पडलेल्या खुडणे, मळणी करणे त्या तुलनेमध्ये भीषण दुष्काळामध्ये ज्वारी धान्याला जिल्हा बंदी करण्यात आली होती.

शेतकऱ्यांनी परवडत नसल्याने कानाडोळा केला असल्याचे दिसून येते. आता हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच गावोगावी शेतकरी ज्वारीची पिके घेतात. आता ज्वारीच्या मळणीसाठी मळणी यंत्र मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे मळणी यंत्रावर ज्वारी केली जाते. परंतु एकेकाळी ज्वारी करण्यासाठी शेतकरी आपल्या शेतामध्ये, घराच्या आजूबाजूला जिथे चांगली जागा असेल त्या ठिकाणी ज्वारीची मळणी करण्यासाठी खळी तयार करीत असत.

पंचवीस- तीस फूट गोल वर्तुळाकार जमीन खणून, त्यावर पाणी टाकून बैलांच्या पायाने तुडवून खळी केली जात असत. त्यावर शेणाचे सारवण केल्यावर खळे तयार होते असत. याच खळ्यात ज्वारीची कणसं टाकून बैलाच्या साह्याने खळ्यामध्ये कणसांवर बैल गोल-गोल फिरवून ज्वारी बैलांच्या पायाने तुडवली जात असे. त्या कणसांतून ज्वारी मोकळी करून उफणली जात असे. या ज्वारीला मदन म्हणत असत हे मदन ओपन ने मोठे जिकिरीचे काम

असे. ज्वारीची कुस अंगाला लागल्यास त्याची भयंकर खाज सुटत असल्याने ज्वारी उफण्याच्या कामाला तर घरातील सर्व मंडळी खळ्यामध्ये काम करत असत. अशा पद्धतीची पारंपारिक खळी गावच्या शिवारास सुगी सराईच्या दिवसात हमखास आढळून येत असत. मात्र कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर घडली. भरधाव मोटार डोंगर कपारीवर आदळून तरुणाचा मृत्यू झाला. अपघातात मोटारचा बुराडा झाला. भरधाव वेगामुळे अपघात घडल्याची माहिती पोलीसांनी दिली.

बेदरकारपणामुळे मोटारचालक महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू, कात्रज बाह्यवळण मार्गावर अपघात

■ **महासागर प्रतिनिधी,**
पुणे, दि. २३ : बेदरकारपणामुळे मोटारचालक महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर घडली. भरधाव मोटार डोंगर कपारीवर आदळून तरुणाचा मृत्यू झाला. अपघातात मोटारचा बुराडा झाला. भरधाव वेगामुळे अपघात घडल्याची माहिती पोलीसांनी दिली.

उदय सामंत यांची राज ठाकरेंना सदृच्छा भेट, राजकीय चर्चेचे मात्र नाकारले स्पष्टीकरण

■ **महासागर प्रतिनिधी,**
मुंबई, दि. २३ : शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. ही भेट साधी सदृच्छा भेट होती आणि त्यात कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, असे उदय सामंत यांनी भेटीनंतर स्पष्ट केले.

उदय सामंत यांनी सांगितले की, राज ठाकरे यांनी अलीकडेच विश्व मराठी साहित्य संमेलनाला उपस्थिती लावली होती. त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी मी त्यांची भेट घेतली. यावेळी आम्ही मराठी भाषा, साहित्य संमेलन, दिल्लीत सुरू असलेल्या मराठी साहित्य संमेलनासंदर्भात चर्चा केली. मात्र, राजकीय चर्चेचा या भेटीशी काहीही संबंध नाही.

महायुतीमध्ये मनसेला सहभागी करण्याचे प्रयत्न ?

सामंत-ठाकरे भेटीनंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मागील काही दिवसांपासून भाजप

आणि शिवसेनेतील अनेक वरिष्ठ नेते राज ठाकरे यांची भेट घेत आहेत. विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला महायुतीमध्ये सहभागी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिवसेना-मनसे युतीबाबत स्पष्ट भूमिका

शिवसेना आणि मनसे युतीबाबत विचारले असता उदय सामंत यांनी हा विषय त्यांच्या कक्षेबाहेरचा असल्याचे सांगितले. युतीसंदर्भातील निर्णय उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे घेतील. मी त्या चर्चेत सहभागी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री पदाचा तिहा लवकरच सुटणार

नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिहा अद्याप सुटलेला नाही. मात्र, येत्या दोन-तीन दिवसांत हा प्रश्न मार्गी लागेल, असे उदय सामंत यांनी सांगितले. अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात नुकतीच बैठक झाली.

मात्र, ती केवळ प्रशासकीय कामांसंदर्भात होती, पालकमंत्री नियुक्तीसाठी नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

धंगेकरांच्या भगव्या उपरण्यावर सूचक प्रतिक्रिया

काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी अलीकडेच भगवे उपरणे घेतले होते. त्याबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले, भविष्यात जर त्या उपरण्यावर आमचा धनुष्यबाण दिसला, तर आम्हाला आनंदच होईल. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

सामंत-ठाकरे भेटीमुळे चर्चांना उधाण

उदय सामंत आणि राज ठाकरे यांच्या भेटीने महायुतीमध्ये मनसेच्या संभाव्य सहभागाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. ही भेट केवळ सदृच्छा भेट असल्याचा पुनरुच्चार करत उदय सामंत यांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

नाशिक जिल्ह्यातील राहुड घाटात विचित्र अपघात मालमोटराची तीन वाहनांना धडक, एक ठार, २० जखमी

■ **महासागर प्रतिनिधी,**
नाशिक, दि. २३ : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील राहुड घाटात शुक्रवारी रात्री झालेल्या विचित्र अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर, २० जण जखमी झाले. घाटातील उताराच्या रस्त्यावर मालमोटराचे ब्रेक निकामी झाल्याचा अंदाज आहे. या मालमोटराने समोरील तीन वाहनांना उडवले.



महामार्गावर चांदवड मालेगाव दरम्यान राहुड घाट आहे. रात्री दहा वाजेच्या सुमारास घाटात हा अपघात झाल्याची माहिती चांदवडचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली. भरधाव मालमोटराची धडक जबरदस्त होती की अन्य वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात उषा देवरे (४६ मालेगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. तर

फ्लॉवर, कोबी, मटार, तोतापुरी कैरीच्या दरात घट

पुणे : मागणी कमी झाल्याने कांदा, कोबी, मटार, फ्लॉवर, तोतापुरी कैरीच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी घट झाली. अन्य फळभाज्यांची स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. श्रीछत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून मिळून १०० टूक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून १४ ते १५ टोम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून ५ ते ६ टोम्पो कोबी, कर्नाटकातून घेवडा आणि पावटा प्रत्येकी ४ ते ५ टोम्पो, १ टोम्पो भुईमूग शेंग, आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून मिळून ५ ते ६ टोम्पो शेवगा, राजस्थानातून १० टोम्पो गाजर, तसेच ४ ते १० टूक मटार, गुजरात, मध्य प्रदेशातून १७ ते १८ टोम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली. पुणे झाल्यातून सातारी आले ते गोणी, भेंडी ७ ते ८ टोम्पो, गवरा ५ ते ६ टोम्पो, टोमॅटो १० हजार पेटी, हिरवी मिरची ४ ते ५ टोम्पो, दोबळी मिरची १० ते १२ टोम्पो, काकडी ७ ते ८ टोम्पो, कोबी ते टोम्पो, फ्लॉवर १० ते १२ टोम्पो, तांबडा भोपळा १४ ते १५ टोम्पो, कांदा १५० ते १६० टूक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ४० टोम्पो बटाट्याची आवक झाली.



आले. अपघातामुळे महामार्गावरील एका बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. घाटातील उतारावर मालमोटराचा ब्रेक निकामी होऊन हा अपघात झाल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शीकडून व्यक्त होत आहे. इको व स्फिफ्ट मोटारीसह मालवाहू वाहनाचे मोठे नुकसान झाले.

अकोला

पान 3

बिबट्या ट्रॅप प्रकरणात तपास संधगतीने

■अकोला,दि.२३ (प्रतिनिधी):

जिल्ह्यातील बाळापुर शहरा जवळील हिंगणा बाळापुर मार्गीजवळ असलेल्या शेतीवारात एक बिबट्या शिकाऱ्यांनी लावलेल्या ट्रॅप मध्ये अडकल्याची घटना एक फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळच्या सुमारास घडली होती.

सदरच्या बिबट्याच्या ट्रॅक प्रकरणी अकोला वन विभागाचा तपास शून्य गतीने सुरू असल्याने वन्यजीव प्रेमी मधून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केला जात आहे.

जिल्हयातील बाळापुर शहरालगत असलेल्या हिंगणा मागीवर एका शेतशिवाराम घ्ये काही शिकाऱ्यांनी वन्य प्राण्यांची शिकार करण्याकरिता ट्रॅप लावला होता सदरची घटना

ही एक फेब्रुवारी , २०२५ रोजी सकाळच्या सुमारास घडली होती, शिकाऱ्यांनी लावलेल्या ट्रॅप मध्ये अंदाजे दोन ते अडीच वर्षांचा बिबट्या हा अडकला होता.

अकोला प्रादेशिक वन विभाग तसेच बुलढाणा येथील रेस्क्यू टीमने बिबट्याला ट्रॅक्युलाईज करून ताब्यात घेत रात्रीच्या सुमारास त्याला जंगलात सुखस्व सोडले होते, दुसऱ्या दिवशी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत ट्रॅप लावलेल्या ठिकाणाची पाहणी करीत पुढील कारवाई सुरू केली होती. सदर घटनेला आज २२ दिवस उलटून अद्याप ट्रॅप लावणारा शिकारी अकोला वन विभागाच्या अधिकाऱ्यांना का बर मिळून नाही आला

याबाबत सर्वत्र प्रश्न उपस्थित केल्या जात आहे, अकोट तालुक्यामध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या कातडीची विल्हेवाट लावताना पुणे कस्टम विभाग तसेच अकोला वन विभाग यांनी आरोपींना अटक केली होती.

त्या पश्चात बाळापूर तालुक्यातील बिबट्याच्या शिकार करण्याची घटना घडली असून अकोला जिल्हयात जंगलाच्या परिसराच्या आसपास वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या असून वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत बाळापुर तालुक्यातील बिबट्याच्या शिकार प्रकरणातील मुख्य सुतदार याला अटक करावी अशी मागणी वन्यजीव प्रेमीकडून होत आहे.

गोवंश घेऊन जाणारे वाहन उलटून पेट घेतला

अकोला : तालुक्यातील कानशिवनी गावात गोवंश घेऊन जाणारे वाहन उलटले आणि वाहनाने पेट घेतला. वाहनातून कत्तलीसाठी गोवंश नेल्या जात असल्याचा संशय आहे. वाहनांचा पाठलाग करत गावकऱ्यांनी वाहन थांबवले. मात्र, वाहन चालक घटनास्थळावस्न फरार झाला. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी वाहनातील गुरांना बाहेर काढले.

अकोला जिल्ह्यातील कानशिवनी गावात हा प्रकार घडला. बोरागव मंजू पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, कानशिवणी मार्गे येथळवणकडे दोन मालवाहू वाहनात कत्तलीसाठी गौवंश नेल्या जात संशयावस्न असल्याचे गावकऱ्यांनी वाहनांचा पाठलाग केला होता. मात्र त्यातला एक वाहन गावकऱ्यांच्या तावडीत सापडले आणि दुसरे वाहन घटनास्थळावस्न पसार झाले.



या मार्गीवर गोवंश तस्करी होत असल्याचा संशय आहे. बोरागव मंजू पोलीस अधिक तपास करत आहे.

वेळी अचानक आलेल्यारानडुकरांनी धुमाकूळ घालीत मेहमूद शहा यांचा ११ वर्षीय मुलगा रोशन शहा याला जखमी झाला होते, पिंपळखुटा परिसरात रानडुकरांचा शेत शिवारात गेल्या काही दिवसापासून धुमाकूळ सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आता रानडुकरांनी गावाकडे मोची वळविल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. ३५ ते ४०रानडुकरांचा झुंड अचानक पिंपळखुटा येथील मेहमूद शहा यांच्या घरात घुसून धुमाकूळ

घातला, यामध्ये घरातील फ्रिज टीन्ही व हरभरा तुर आदी नुकसान शेतकऱ्याचे झाले होते. काल रानडुकरांचा झुंड गावात घुसल्याने गावात एकच तारांबळ उडाली होती. काल झालेल्या घटनेमध्ये मेहमूद शहा यांच्या मुलाला जबर मार लागल्याने वन विभागाने त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे, तसेच या भागात सुरू असलेला रानडुकरांचा उच्छाद वन विभागाम ध्ये थांबवावा अशी मागणी सुद्धा केल्या जात आहे.

पिंपळखुटा परिसरात रानडुकरांचा बंदोबस्त करा

■अकोला,दि.२३ (प्रतिनिधी):

जिल्हयातील पातु तालुका अंतर्गत येत असलेल्या पिंपळमुटा गावात अचानक रानडुकरांनी प्रवेश करीत रोशन शहा या अकरा वर्षीच्या मुलाला जबर जखमी केले होते. जखमी मुलाला वन विभागाने आर्थिक मदत करावी तसेच गावाम

ध्ये सतत होणाऱ्या रानडुकरांचा प्रवेश थांबवा अशी मागणी होत आहे पातुर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या पिंपळखुटा येथे मेहमूद शहा यांच्या घरात काल दुपारी अचानक ३५ ते ४० रानडुकरांनी धुमाकूळ घातल्याची घटना घडली होती, या

अकोट येथे अज्ञात वाहनाची वृद्ध महिलास जबर धडक

■अकोट,दि.२३ (प्रतिनिधी):

२२ फेब्रुवारी रोजी एक महिला उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालया जवळून पायी जात असताना, मागील बाजूने भरधाव येणाऱ्या चार चाकी वाहनांने सदर महिलेस जबर धडक दिली. या अपघातामध्ये महिला वीस ते पंचवीस फुटापर्यंत फेकल्या गेली. यामध्ये महिलेच्या डोक्याला जबर दुखापत झाली. महिलेला उपचारार्थ अकोट ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले होते.

महिलेच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने पुढील उपचारार्थ अकोला येथे हलविण्यात आले आहे. महिला मंगला अशोक पाटील वय अंदाजे ६५ वर्ष राहणार कोल्हापूर स्थित रहिवासी असल्याचे समजते, त्यांची मुलगी अकोट नगरपालिकेमध्ये नोकरीवर असल्याने त्यांना भेटण्यासाठी त्या आल्या होत्या. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत.

गाडगेबाबांची दशसूत्री संदेश हाच खारा धर्म, हेच खरी ईश्वर भक्ती : हरणे



■अकोला,दि.२३ (प्रतिनिधी):

दिवसा झाडूच्या माध्यमातून गाव स्वच्छ करून रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचे मन स्वच्छ करण्याचे काम गाडगे महाराजांनी आयुष्यभर केले असून त्यांनी दिलेली दशसूत्री हीच खरी जीवनाचांसार असून त्यांनी दिलेला संदेश भुकेलेल्या अन्न द्या,तहानलेल्या पाणी द्या,वस्त्रहीन व्यक्तींना वस्त्र द्या,गरीब मुलांना शिक्षणात मदत करा, प्रत्येक गरीबाला शिक्षण देण्यात योगदान द्या,बेघर असलेल्यांना आसरा द्या,अंध, विकलांग, आजारी व्यक्तींची मदत करा,बेरोजगारांना रोजगार

द्या,पशू-पक्षी, मूक प्राण्यांना अभय द्या,गरीब, कमजोर लोकांच्या मुलांच्या लग्नात मदत करा,दुखी आणि निराश लोकांना हिमंत द्या,हाच खरा धर्म आहे आणि हीच खरी ईश्वरभक्ती असल्याचे प्रतिपादन प्रमुख वक्ते समाजसेवक गजानन हरणे यांनी गाडगेबाबा नगर जुने शहर अकोला येथे गाडगेबाबा जयंतीला मार्गदर्शन करताना केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. महेश सोळंके तर प्रमुख वक्ता म्हणून समाजसेवक गजानन हरणे हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये प्रा. निशात दामोदर, संघपाल शिरसाट, शेख सलीम आदी मान्यवर उपस्थित होते.

बुधवारी राजराजेश्वर मंदिरापासून निघणार भगवान शिवाची भव्य महावरात

मंगळवारपासून शिव गौरा विवाह महोत्सवास होणार प्रारंभ

■अकोला,दि.२३ (प्रतिनिधी):

अकोला महानगर हे भगवान शंकराची नगरी अर्थात राजराजेश्वर नगरीम्हणून ओळखल्या जाते. हा जिल्हा उत्सवाचा जिह्वा ही म्हणून सुपरिचित असून येथील भोलेनाथची ऐतिहासिक कावड यात्रा ही विदर्भात सर्वात मोठी व प्रसिद्ध यात्रा म्हणून ओळखल्या जाते. याच श्रेणीत आता महाशिवरात्री पर्वीवर भव्य शिवगौरा विवाह महोत्सव होत असून जिल्ह्यात प्रथमच



होणाऱ्या अशा आगळ्यावेगळ्या भव्य शिवविवाहाची भव्य महावरात महाशिवरात्री बुधवार दि २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता राजराजेश्वर मंदिरापासून निघणार असून शेकडो विविध پہराव केलेले शिवांगण या महावरातील राहणार असून ही महावरात

महानगरातील रस्त्यावर भ्रमण करीत रिझर्व माता मंदिर येथे पोहोचून तेथे भव्य शिवविवाह सोहळा होणार असल्याची माहिती शिवगौरा विवाह महोत्सव समितीच्या वतीने रिववारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. या तीन दिवसीय महोत्सवाचा प्रारंभ

मंगळवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी होत असून या दिनी सायंकाळी ५-३० वाजता राजराजेश्वर मंदिरात गणेश पूजन होऊन या महोत्सवाचा रीतसर प्रारंभ होणार आहे या नंतर विवाहप्रसंगी करण्यात येणारे विधि पार पाडण्यात येऊन यात वराती मंडळींना हळद लावणे, मेहंदी रंगवणे आदी कार्यक्रम होऊन रात्री भव्य भजन संध्या होणार आहे. दिनांक २६ फेब्रुवारी या महाशिवरात्री दिनी दुपारी ४ वाजता शिव विवाह सोहळ्याची महावरात राजेश्वर मंदिरापासून निघून ती रिझर्व माता मंदिर येथे पोहोचवून रात्री ८-३० वाजता रिझर्व माता मंदिर प्रांगणात भव्य शिवपार्वती विवाह सोहळा हजारां शिवभक्तांच्या साक्षीने होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कर्ता हनुमान योगासन मंडळाने स्वच्छता करुन संत गाडगे महाराज जयंती



■अकोला,दि.२३ (प्रतिनिधी):

दिवसा झाडूच्या माध्यमातून गाव स्वच्छ करून रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचे मन स्वच्छ करण्याचे काम गाडगे महाराजांनी आयुष्यभर केले असून त्यांनी दिलेली दशसूत्री हीच खरी जीवनाचांसार असून त्यांनी दिलेला संदेश भुकेलेल्या अन्न द्या,हानलेल्या पाणी द्या,वस्त्रहीन व्यक्तींना वस्त्र द्या,गरीब मुलांना शिक्षणात मदत करा, प्रत्येक गरीबाला शिक्षण देण्यात योगदान द्या,बेघर असलेल्यांना आसरा द्या,अंध, विकलांग, आजारी व्यक्तींची मदत करा,बेरोजगारांना रोजगार द्या,पशू-

पक्षी, मूक प्राण्यांना अभय द्या,गरीब, कमजोर लोकांच्या मुलांच्या लग्नात मदत करा,आज दिनांक २३/२/२५ रविवारी श्री संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्ताने कर्ता हनुमान योगासन मंडळ पुरुष व महिला यांच्या वतीने गाडगे महाराज यांनी दिलेल्या स्वच्छता संदेश आत्मसात करून गेल्या १५ वर्षा पासून सकाळी ६ वाजता हा कार्यक्रम करता हनुमान मंदिर येथे राबविल्या जाते या कार्यक्रमाला माजीसेनिक सुभाषराव म्हैसने व माजी नगर सेविका सौ मंगला म्हैसने व योगासन मंडळ उपस्थिती होती.

संतगाडगेबाबा सेवा समीती कडून जयंती साजरी;१५१ निराश्रीत महिलांना साडी चोळी वाटप

■हिवरखेड,दि.२३ (प्रतिनिधी):

येथील संत गाडगे सेवा समीती तर्फे संत गाडगेबाबा मंदीर येथे बाबाची १४९ जयंती साजरी करत बाबाना अभीप्रेत अशा दशसूत्रीला अनुसरून समाजातील वंचित रोगी निराश्रीताना साडी चोळी कपड्यांचा वाटप करण्यात आला. यावेळी प्रमूख अतीथी म्हणून गजानन पिंजरेकार अनिताताई नेवारे,ऊमेद महीला बचत गटाच्या ऊज्वला नेरकर सौ लिलाबाई रंदे, सौ छाया नाठे, सौ पंचबूध. देविदास रेखाते सौ ईगोले ओमप्रकाश अस्वार,गुरूदेव नामप्रभूका सत्संगाचे रमेश माहोकार,अमोल नेरकर याच्या प्रमूख ऊपस्थीत गाडगेबाबाचे पुजन व आरती होऊन मानाचा मूजरा करत पुर्ण परीसर खराटा चालवून मंदीर परीसर स्वच्छ केले त्या नंतर संत गाडगेबाबा सेवा समीती होत्या अठरावर्षापासून चालवीत असलेल्या गाडगेबाबाचे दशसूत्रीचा जागर करत



समाजातील निराश्रीत रोगी दिव्यांग निराधार गरजवताना साडी चोळी वाटप गजानन पिंजरेकार, सौ अनिता नेवारे, सौ अल्का सपकाळ ऊज्वला नेरकर लिला रंदे सौ सविता पंचबुधे सौ ऊषा राठोड सौ दुर्गा इंगळे अनिता इंगळे आश्वीनी ठाकरे, ईत्यादींच्या हस्ते साडी चोळी देऊन फराळ वितरीत करण्यात आले. वरील उपक्रम बाळासाहेब नेरकर व संतगाडगेबाबा सेवा समीतीत सहभागी करण सेदानी आनंद बोहरा जयेश बोहरा,गजानन पिंजरेकार, अनिल कराळे

मनीष गौह दिलीप नाठे रमेश दूंतोडे प्रफुल पवार शिवाजी वाघ,गजाननजी राठोड, श्रीराम जाधव,सुरेश नाठे, महादेव नेहारे बजरंग तिडके रवी मानकर ईत्यादी मार्फत देण्यात आले. बौहरा जयेश असून त्यांचे गावकरी कौतुक करत आहेत

मनीष गौह दिलीप नाठे रमेश दूंतोडे प्रफुल पवार शिवाजी वाघ,गजाननजी राठोड, श्रीराम जाधव,सुरेश नाठे, महादेव नेहारे बजरंग तिडके रवी मानकर ईत्यादी मार्फत देण्यात आले. बौहरा जयेश असून त्यांचे गावकरी कौतुक करत आहेत



या मार्गीवर गोवंश तस्करी होत असल्याचा संशय आहे. बोरागव मंजू पोलीस अधिक तपास करत आहे.

वेळी अचानक आलेल्यारानडुकरांनी धुमाकूळ घालीत मेहमूद शहा यांचा ११ वर्षीय मुलगा रोशन शहा याला जखमी झाला होते, पिंपळखुटा परिसरात रानडुकरांचा शेत शिवारात गेल्या काही दिवसापासून धुमाकूळ सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आता रानडुकरांनी गावाकडे मोची वळविल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. ३५ ते ४०रानडुकरांचा झुंड अचानक पिंपळखुटा येथील मेहमूद शहा यांच्या घरात घुसून धुमाकूळ

घातला, यामध्ये घरातील फ्रिज टीन्ही व हरभरा तुर आदी नुकसान शेतकऱ्याचे झाले होते. काल रानडुकरांचा झुंड गावात घुसल्याने गावात एकच तारांबळ उडाली होती. काल झालेल्या घटनेमध्ये मेहमूद शहा यांच्या मुलाला जबर मार लागल्याने वन विभागाने त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे, तसेच या भागात सुरू असलेला रानडुकरांचा उच्छाद वन विभागाम ध्ये थांबवावा अशी मागणी सुद्धा केल्या जात आहे.

प्रवाशांच्या वस्तूवर हात साफ करणाऱ्या चोरट्यांना रंगेहात पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन



■मूर्तिजापुर,दि.२३ (प्रतिनिधी):

येथील बस स्थानकावर चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून त्यांच्यावर कोणाचाही वचक नसल्याने प्रवासी र्गर्वावर मोठे संकट ओढवल्याचे दिसून येत आहे. दिवसागणिक चोरट्यांद्वारा प्रवाशांच्या वस्तूवर तसेच पॅकिट,पर्स, खिशातले पैसे चोरणे, मौल्यवान दागिन्यांची चोरी असे प्रकार सुरू असून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

बस स्थानकावरील पोलीस चौकी कूलूप बंद असून याचे कुणालाही काही घेणे देणे नाही. शहरात सुरू असलेल्या चोऱ्या,घराफोड्या, मोटरसायकल तसेच मोबाईलच्या चोरी,जबरी चोरी,अमली पदार्थ विक्री, खुलेआम सुरू असलेले वाली,मटका, जुगार आणि अवैधरित्या पोलिसांच्या नजरेसमोख वाहतूक करून शहरासह खेडोपाडी विक्री होत असलेली अवैध देशी दारू याकडे शासनासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष का आहे ? हे सर्वसामान्य जनतेला कळायला मार्ग

अभविदान



संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे अभिवादन कार्यक्रम झाला. अधीक्षक शिवहरी ठोंबरे यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रशांत देशमुख हरीश बोदडे व इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही अभिवादन केले.

राज्यातील आरोग्य मित्र कर्मचाऱ्यांचा संप आरोग्यमंत्र्याचे आश्वासनानंतर स्थगित

■अकोला,दि.२३ (प्रतिनिधी):

सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करून सुरू केलेल्या आरोग्य मित्राच्या संपावर आरोग्य मंत्री माननीय प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील आरोग्य मित्र कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिलेनंतर आरोग्य मित्रांनी १८ फेब्रुवारीपासून सुरू केलेला संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात २०१४ पासून कार्यरत असलेल्या आरोग्य मित्रांना उत्प वेतनावर काम करावे लागते, त्यांना कायद्यानुसार किमान वेतनही दिले जात नाही, तसेच मूळ वेतन, महागाई भत्ता, बोनस कायद्यात नमूद केल्यापेक्षा कमी दिला जातो. १० ते १४ वर्षे काम करूही वेतन वाढ दिली नाही म्हणून राज्यातील आरोग्य मित्रांनी संप सुरू केला होता.

संपामध्ये आयुष्यभरान भारत व महात्मा फुले जय आरोग्य योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यरत असलेल्या दीड हजार आरोग्य मित्रासह सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांनी आरोग्य मित्राच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री तसेच आरोग्य मंत्री यांना द्यावे लागेल होते परंतु समाधान कारक उत्तर न



मिळाल्याने ते पण सहभागी झाले होते.यासंदर्भात ७ फेब्रुवारी रोजी राज्य आरोग्य हमी सोसायटीचे सीइओ श्री अण्णासाहेब चव्हाण यांनी टीपीए व संघटनेचे संयुक्त बैठक बोलावून सकारात्मक निर्णय करण्याचे निर्देश यांना दिले होते. त्यानंतर टीपीए यांनी सुमारे दोन ते तीन हजार रुपये वाढीचा प्रस्ताव संघटनेला दिला तसेच महागाई भत्ता व रजांचे सुविधा लागू करण्याबद्दलचे मान्य केले.यावर राज्य आरोग्य हमी सोसायटीचे सीइओ अण्णासाहेब चव्हाण यांनी किमान वेतन कायद्यानुसार मूळ वेतन, महागाई भत्ता, रजा देण्याचे निर्देश यांना दिले आहेत. तसेच वेतन वाढ व अन्य मागण्याबाबत अधिवेशन काळा

मध्ये बैठक बोलावून मार्ग काढण्याचे आश्वासन आरोग्य मंत्री माननीय प्रकाश आंबेडकर आणि विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे साहेब यांनी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर डी.एल कराड यांना आज दिले.

त्यामुळे संघटनेने संप स्थगित करून रूजू होण्याचे निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील आरोग्य मित्र कामावर रूजू होत आहेत.सत्ताधारी पक्षाचे पालकमंत्री, खासदार, आमदार अकोल्यात असल्या नंतरही एकाही लोकप्रतिनिधी नी आरोग्य मित्राच्या आंदोलनाला भेट दिली नाही.व आरोग्य मित्राच्या समस्या ऐकल्या नाही हे विशेष.

जिल्हा पोलीस उपअधीक्षक संजय धुमाळ यांना सामाजिक सुरक्षा पुरस्कार



■पातुर,दि.२३ (प्रतिनिधी):

अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील चात्री पोलीस स्टेशन येथे कर्तव्यदक्ष राहून उत्कृष्ट कार्य केलेल्या आणि आता ठाणे येथून सेवानिवृत्त झालेल्या उपअधीक्षक संजय धुमाळ यांना सोपीनाथ महाराज संस्थान मळसुर येथे सामाजिक सुरक्षा पुरस्कार २०२५ देऊन सन्मानित करण्यात आले.हा सन्मान सोहळा २१ फेब्रुवारी २०२५ रोजी मळसुर येथे पार पडला. या सोहळ्याचे आयोजन सामाजिक क्षेत्रात काम करणारे औदार्य ग्लोबल फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले होते. संस्थापक अध्यक्ष दिलीप भाऊ इंगळे यांनी संजय धुमाळ यांना पुरस्कार प्रदान केला.

सुकृत खांडेकर
0९५९४२२४000
sukritifyou@gmail.com

दिल्लीची नवीन कमान...



विधानसभेची निवडणूकही लढवली. आपच्या उमेदवारासमोर त्या दोन वेळा पराभूतही झाल्या. पण यंदा चांगल्या मतांनी निवडून आल्या.

रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर निवड करून भाजपाने आपण कार्यकर्त्यांना महत्त्व देतो व त्यांच्या पाठीशी उभे राहतो असा संदेश दिला आहे. भाजपाने सदैव संघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे. प्रत्येक निवडणूक जिंकण्यासाठी लढवायची व प्रत्येक निवडणूकीत मतांची टक्केवारी वाढवायची हे भाजपाने सूत्र असते. शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस दिल्लीत सलग १५ वर्षे सत्तेवर होती. केजरीवाल यांचा पक्ष ११ वर्षे दिल्लीत सत्तेवर होता. पण त्यांनी सत्तेवर येऊनही संघटना बांधणीकडे पुरेसे लक्ष दिले नाही. रेखा गुप्ता यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळा दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर दिमाखात पार पडला. एनडीएचे देशभरातील सारे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच मोदी-शहा व केंद्रीय मंत्री या सोहळ्याला हजर होते. याच रामलीला मैदानावर

साजरा केला. गेले दशकभर दिल्लीने आपचा मुख्यमंत्री व उपराज्यपाल यांच्यातील संघर्ष पाहिला. मुख्यमंत्री म्हणून आपल्याला काम करू देत नाहीत म्हणून केजरीवाल सदैव केंद्र सरकारवर कसे खापर फोडत होते हे अनुभवले. आता केंद्रात भाजपा व राज्यात भाजपा असे डबल इंजिन सरकार दिल्लीला मिळाले आहे. त्यामुळे दिल्लीत केंद्र-राज्य असा संघर्ष होणार नाही, मुख्यमंत्री विरुद्ध उपराज्यपाल असा वाद दिसणार नाही. केंद्राचा निषेध करण्यासाठी आता दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर रस्त्यावर उपोषण करण्याची वेळ येणार नाही.

दिल्लीत रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने सरकार स्थापन झाले आहे पण या सरकारपुढे निवडणूकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे हे फार मोठे आव्हान आहे. दिल्लीत सरकार आल्यावर भाजपा येथील महिलांना (लाडकी बहीण धर्तीवर) दरमहा २५०० रुपये देईल असे आश्वासन पक्षाने दिले होते. हे आश्वासन निश्चित पाळले जाईल ही मोदींची गॅरंटी आहे, असे स्वतः पंतप्रधानांनी म्हटले होते. एवढेच नव्हे, तर दि. ८ मार्च, आंतरराष्ट्रीय महिला दिनापासून त्याची अंमलजावणी होईल, असेही त्यांनी सांगितले होते. विधानसभा निवडणूकीत भाजपाला पुरुषांपेक्षा जास्त म्हणजेच ६०.९२ टक्के महिलांना मतदान केले हे लक्षात ठेऊन महिलांना दरमहा २५०० रुपये देण्याचे आश्वासन भाजपाला पाळावे लागेल. शिवाय गर्भवती महिलांना पोषण संच व २१ हजार रुपये देण्याचे आश्वासन भाजपाने निवडणूक जाहीरनाम्यात दिले आहे. महिलांना मोफत बस प्रवास चालूच राहणार आहे.

दि. ८ फेब्रुवारीला निवडणूक निकालानंतर भाजपाच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत विजयोत्सव साजरा करण्यात आला तेव्हा, जय यमुना अशा घोषणा दिल्या गेल्या. रेखा

गुप्तांनी शपथविधिनंतर मंत्रिमंडळासह यमुना नदीच्या घाटावर जाऊन आरती केली. स्वच्छ व प्रदूषणमुक्त यमुना कण्याचे आश्वासन भाजपाने दिले आहे. सन २०१५ मध्ये आपने स्वच्छ यमुना बनविण्याचे आश्वासन दिले होते, पण यमुना कधी स्वच्छ झालीच नाही. कचरा, घाणपाणी, नदी किनाऱ्यावरील अनधिकृत उद्योग व अनधिकृत वसाहतींचे पाणी या नदीत अखंड पडत असते. काँग्रेस किंवा आप यांना सत्तेवर असताना यमुना नदी स्वच्छ व प्रदूषणमुक्त करणे हे भाजपापुढे मोठे आव्हान आहे. आप सत्तेवर असताना मोफत वीज व पाणी सवलतीमुळे दहा हजार कोटींचा बोझ दिल्लीच्या सरकारी खजिन्यावर पडत असतो. या सवलती चालूच ठेवण्यात येतील, असे भाजपाने आश्वासन दिले आहे. दिल्लीची हवा वारंवार प्रदूषित होते, वर्षानुवर्षे हेच चालू आहे. राजधानीतील स्फोटखराब आहेत. ८० लाखांपेक्षा जास्त वाहनांनी या महानगरात वाहतुकीची कोंडी केली आहे. महिलांची सुरक्षा हा मोठा चिंतेचा विषय आहे. रोजगारासाठी रोज परप्रतीयांचे लोढे दिल्लीवर वर्षानुवर्षे आदळत आहेत. रोज येणाऱ्या हजारो लोकांची पार्श्वभूमी काय याची कोणतीही माहिती पोलीस-प्रशासनाला नसते. बेरोजगारी ही दिल्लीची मोठी समस्या आहे. सरकारी शाळा व सरकारी इस्पितळांतील सर्वेची गुणवत्ता वाढवणे हे मोठे आव्हान आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर खासगी क्षेत्राने मोठा कब्जा केला आहे. या समस्या सोडवताना भाजपा सरकारच्या कप्तान म्हणून रेखा गुप्ता यांना काही कठोर निर्णय घेणेही आवश्यक आहे.

महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा होणार!

यंदा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने हिंदुत्वाच्या मुद्याला प्राधान्य दिले, ज्यामुळे हिंदूंनी मोठ्या संख्येने घराबोहे पडून महायुतीला भरभरून मतदान केले परिणामी राज्यात पुन्हा एकदा हिंदुत्वादी विचाराने सरकार आले. केंद्रातही भाजपाने सरकार स्थापनेची व मोदींनी पंतप्रधानपदाची हॅटट्रीक संपादन केली आहे. राज्यात सत्ता मिळाल्यावर भाजपाने अनेक नवे चेहरे मुख्यमंत्रीपदावर बसवले. अनेक नेत्यांची मतेदारीही संपुष्टात आणली. मध्य प्रदेशात मोहन यादव, राजस्थानात भजनलाल शर्मा, हरयाणात सुरुवातीला मनहरलाल खट्टर व नंतर नाथवरसिंग सैनी, ओडिसामधे मोहन माझी, छत्तीसगडमध्ये विजयदेव साय आणि आता दिल्ली रेखा गुप्ता यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवून नवे चेहरे सत्तेच्या सर्वोच्च पदांवर आणले. सन २०१७ मध्ये उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर योगी आदित्यनाथ व सन २०२१ मध्ये गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर भूपेंद्र पटेल यांची निवड

बसलेल्या तिच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. यानंतरही राज्यात लव्ह जिहादची प्रकरणे एकामागेमाग समोर येत आहेत. हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे, त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवायचे त्या दुष्टमार्ग त्यांच्या व्हिडीओ क्लिप्स बनावयच्या, त्याआधारे त्यांना ब्लॅकमेल करायचे, त्यांच्याशी विवाह करायचा, मुले जन्माला घालायची आणि नंतर वार्यावर सोडून द्यायचे किंवा त्यांना देखविक्रय करायला भाग पाडायचे

नाहीतर अरब राष्ट्रांत विकायचे आणि पुन्हा दुसऱ्या हिंदू तरुणींना जाळ्यात ओढण्याची तयारी करायची अशा प्रकारचे षडयंत्र आज लव्ह जिहादच्या नावाने देशभर सुरू आहे. काही जिहादी तरुणांना ७-८ वर्षांपूर्वी जळगाव जिल्हयातून अटक केली असता त्यांनी अन्य धर्मीय मुलींना जाळ्यात ओढण्याकरिता कशा प्रकारे पैसा पुचला जातो, हे षडयंत्र कसे काम करते, याचा पाढाच वाचला होता. आंतरराष्ट्रीय किर्तीची नेमाबाज तारा सहदेव हिलाही लव्ह

जिहादला सामोरे जावे लागले होते. आजमितीला केरळ आणि कर्नाटक राज्यात लव्ह जिहाद इतक्या मोठ्या प्रमाणात फोफावला आहे, की केरळ उच्च न्यायालयाने लव्ह जिहादची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश दिले होते. केरळमधील लव्ह जिहादचे वास्तव स्पष्ट करणारा सत्य घटनेवर आधारित दि केरळा स्टोरी नावाचा चित्रपटही येऊन गेला. या चित्रपटाने लव्ह जिहादचे रिकेट कशाप्रकारे काम करते हे समस्त भारतीयांसमोर उघड केले. याशिवाय लव्ह जिहादला बळी पडलेल्या मुलींच्या शेकडो मुलाखती आज यु ट्यूबवर उपलब्ध आहेत.

पोटच्या मुलीला तळहाताच्या फोड्याप्रमाणे जपावे, तिला शिकवावे, तिचे सर्व हड्ड पुरवावे आणि वयात आल्यावर तिच्यासाठी युगोपयुग शोभनू तिचे कन्यादान करावे अशी प्रत्येक आई वडिलांची माफक इच्छा असते. अशी लाडाप्रमाणे वाढवलेली मुलगी कोणाच्या तरी फसव्या प्रलोभनांना फसते

आणि आई वडिलांना झुगारून धर्मपरिवर्तन करते हे कोणत्याही आई वडिलांच्या काळजावर धाव करणारेच आहे. मुलीने स्वतःच्या मनाने निवडलेला जोडीदार तिला सुखाने नांदवणारा आहे हे कळल्यावर पालकांचा राग उपावतोही; मात्र आपली लाडकी मुलगी एका जिहादी संकटाला बळी पडली असून तिच्या आयुष्याची पुरती फरफट झाल्याचे ऐकून त्या आईबापांचे हृदय किती पिळवटून निघत असेल याचा विचार कोणी केला आहे का ? देशभरातील अशा लाखो मुली या षडयंत्राला बळी पडल्या आहेत. माध्यमांसमोर येऊन आपली व्यथा मांडण्याचे धाडस सर्वांमध्ये नसते. त्यापैकी काही निमूटपणे अन्याय सहन करतात, तर काही कुटुणखाना हेच आपले घर मानून प्रतिदिन मरणयातना सहन करतात. धर्मनिरपेक्ष राष्ट्रात प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचा घटनादत अधिकार असून फूस लावून, प्रलोभने दाखवून किंवा बळाचा वापर करून धर्मांतरण करणे कायद्याने गुन्हा आहे. असे असताना लव्ह जिहादच्या अंतर्गत हिंदू मुलींना फूस लावून किंवा त्यांच्यावर जबरदस्ती करून त्यांचे धर्मांतरण केले जात आहे. पहिल्या पत्नीची संमती असल्याविना दुसरी पत्नी करणे हा कायद्याने दखलपात्र गुन्हा असताना हिंदू मुलींशी निकाह करून त्यांचा उपभोग घेऊन त्यांना वार्यावर सोडून सर्रासपणे दुसरा निकाह केला जातो. राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा आल्यावर गुन्हेगारांना कायद्याने शासन होईलच; मात्र अशा षडयंत्राला आपल्या घरातील कोणतीही स्त्री बळी पडता कामा नये याची काळजी आपणच घ्यायला हवी. आज लव्ह जिहाद दारापर्यंत येऊन ठेपला आहे. उद्या तो आपल्या घरातही येऊ शकतो यासाठी प्रत्येक हिंदू मुलीने आणि तिच्या पालकांने सतर्क रहायला हवे. एखादी मुलगी लव्ह जिहादला बळी पडत आहे असे लक्षात येताच ती आपली भगिनी आहे या भावाने तिला लव्ह जिहादची भयावहता लक्षात आणून दिली पाहिजे. हिंदूंच्या वंशवृद्धीवर धाव घालू पहाणाऱ्या लव्ह जिहादरूपी संकटावर अंकुश आणण्यासाठी लव्ह जिहादविरोधी कायदा मोलाचे कार्य करणार आहे.

बांगलादेशातील हिंदूंचे संकट : आंतरराष्ट्रीय आणि भारतीय जबाबदारी

प्रस्तावना : बांगलादेशातील हिंदूंचा होत असलेले अत्याचार ही एक जागतिक पातळीवरील समस्या बनली आहे. धार्मिक कट्टरतेच्या नावाखाली हिंदूंच्या हत्या, जबरदस्तीने धर्मांतर, संपत्ती लुटणे आणि त्यांच्या धार्मिक परंपरांवर हल्ले, यामुळे हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ते कसे आणि त्यावर उपाय काय असू शकतो, भारताने काय करणे अपेक्षित आहे या विषयी माहिती या लेखात बघणार आहोत.

बांगलादेश निर्मिती आणि धार्मिक तणावाचा इतिहास:

१९७१ साली भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशची निर्मिती झाली. ही घटना ऐतिहासिक सांस्कृतिक आणि राजकीय संघर्षातून साहजिक गेली. पूर्व पाकिस्तानात (म्हणजे आजच्या बांगलादेशात) झालेले भाषा आंदोलन, आर्थिक संसाधनांची कमतरता, राजकीय असंतुलन याचा परिणाम म्हणजे पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान मध्ये झालेले युद्ध आणि त्यानंतर झालेली बांगलादेशची निर्मिती! तेथील हिंदूंना सुरवातीपासूनच सतत धार्मिक कट्टरतेला तोंड द्यावे लागले. युद्धानंतर तेथील हिंदूंची संख्या सतत घटत राहिली. एकूण लोकसंख्येच्या केवळ ७-८% हिंदू शेष राहिले. तेव्हापासून आपापसांत हिंदूंना तेथे विविध अत्याचारांना सामोरे जावे लागत आहे. जसे की,

१. धार्मिक गणाव आणि अत्याचार : धर्मोत्तरेड करणे, जबरदस्तीने धर्मांतर, महिलांवर अत्याचार, संपत्तीचा बळजबरीने ताबा घेणे.

२. राजकीय अनिश्चितता : राजकीय

अस्थिरतेचा हिंदू समाजावर मोठा परिणाम होत आहे. त्यांना राजकीय दबाव आणि हिंसेचा सामना करावा लागतो.

३. जमीनीवर ताबा आणि मालमत्ता विवाद : बांगलादेशात वेस्टेड प्रांपर्टी वट (पूर्वीचा एनिमी प्रांपर्टी वट) लागू होता, ज्यामुळे हिंदूंना त्यांच्या जमिनी आणि संपत्तीवर हक्क गमवावा लागला.

जरी हा कायदा कालबाह्य झाला असला तरी, अद्याप अनेक हिंदू त्यांच्या जमिनींवर हक्क प्रस्थापित करू शकलेले नाहीत.

४. धार्मिक कट्टरता वाढणे : कट्टरपंथीय विचारसरणीचे लोक हिंदूंना सतत लक्ष्य करतात. यामुळे हिंदूंना त्यांच्या धार्मिक परंपरा सांजण्या करताना अडथळे येतात.

सध्याची स्थिती आणि हिंदूवरील वाढते अत्याचार

जून २०२४ पासून सरकारी धोरणामुळे (आरक्षण संदर्भातील) हिंसेचा उद्रेक झाला. सांप्रदायिक हिंसा: हिंदूंचे क्रूर हल्ले झाले. हिंदूंच्या मंदिरांवर आणि घरांवर हल्ले करून लूट करण्यात आली. धार्मिक आदेश (फतवा): दुर्गा पुजा उत्सवादरम्यान लाऊड स्पीकरच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले.

धार्मिक कट्टरतावाद: इस्कांन शी संबंधित असलेल्या हिंदू कुटुंबांवर अनचित्त अत्याचार होत आहेत. अशा कुटुंबातील मुलींना पळवून नेले जात आहे. कथित देशद्रोहाच्या आरोपाखाली इस्कांनचे सदस्य चिन्मय कुण्दास प्रभू यांना अटक करण्यात आली.

मुसलमानांची दहशत: मुसलमानांच्या

दहशतीमुळे सुरवातीला चिन्मय प्रभू यांचे वकीलपत्र घेण्यास कुणीही सिद्ध झाले नाही. त्यानंतर न्यायालयात प्रतिनिधित्व करणाऱ्या वकीलांनाही धमक्या देण्यात आल्या.

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्यांना मूलभूत सुविधा, औषधे आणि अन्न सुद्धा नाकारले गेले. ज्या इस्कांन ने बांगलादेश मुक्तीच्या वेळी प्रचंड प्रमाणात बांगलादेशी नागरिकांना खाऊ घातले होते, ते बांगलादेशी मुसलमान खाल्ल्या मिठाला जागले नाहीत.

आंतरराष्ट्रीय समुदायाचे अपयश

१. छोट्याहून छोट्या प्रकरणात मानवाधिकार म्हणून हस्तक्षेप करणारी मानवाधिकार संघटना जगभरात हिंदूंचा छळ होत असताना मूग पीळून गप्प आहे.

२. नोबेल पुरस्कार समिती आणि मुस्लिम नेत्यांनी या अत्याचारांवर मौन बाळगले आहे.

३. नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनुस आणि बांगलादेशातील अंतरिम सरकारवर जगभरातून टीका होत आहे.

कुठल्याही देशाच्या सरकारचे पहिले उदात्तधार्मिक हे धोका असलेल्यांना संरक्षण पुरवणे असते, बांगलादेशात ते होतांना दिसत नाही.

आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य विषयावरील युनायटेड स्टेट कमिशनचे माजी आयुक्त जॉनी मूर यांनी म्हटले, बांगलादेशात आता असा एकही अल्पसंख्यांक नाही, ज्याच्या जीविताला धोका नाही. जेथे चिन्मय कुण्दास प्रभू यांना अटक होऊ शकते, तर अन्य कुणालाही सहज अट होऊ शकते.

बांगलादेशातील हिंदूंचे संरक्षण

सुनिश्चित करण्यासाठी भारताने जागतिक मंचावर आवाज उठवणे आवश्यक आहे. बांगलादेशातील हिंदूंचा होणारे अत्याचार केवळ एका देशाची समस्या नाही तर जागतिक मानवी हक्कांचा प्रश्न आहे. भारताने यावर कठोर भूमिका घेतली तरच हिंदू समाजाचे संरक्षण आणि देशाची प्रतिष्ठा टिकवून ठेवता येईल.

सौ. प्रिया बागडेदेव, छिंदवाडा

पात्रता (ग्रहणशीलता)

ग्रहणशीलता (योग्य पात्रता) प्राप्त करण्यासाठी एखाद्या रिकाम्या प्याल्या प्रमाणे रिकामा होणं होणे आवश्यक आहे. ही जीवन जगण्याची एक कला आहे. प्रभू आपणास जे देतील त्याच्या प्राप्तीसाठी आपण नेहमी तयार राहावे, असा पात्रतेचा अर्थ आहे. प्रार्थना करण्याची ही सर्वोत्तम अवस्था आहे. ज्यामध्ये आपण कोणत्याही वस्तूची मागणी करीत नाही, परंतु केवळ प्रेम आणि भक्तिभावाने आपल्याला प्रभू जे काही देऊ इच्छितो, ते खुशीखुशीने स्वीकारतो. कारण की आपण हे जाणून आहोत कि, जे आपल्या भल्यासाठी आहे तेच परमात्मा देतील. आपण अशी प्रार्थना तेव्हाच करू शकतो जेव्हा प्रभू वर आपली श्रद्धा आणि विश्वास दृढ असेल. प्रभू प्रति श्रद्धा आणि विश्वासाची वाढ होणं पार महत्त्वाचं आहे, हे अनुभवतातूच प्राप्त होतं.

बहुदा आपण प्रभूचा आशीर्वादाला त्याच रूपात प्राप्त करू इच्छितो, ज्यामध्ये आपल्या इच्छा पूर्ण होतील. जेव्हा प्रभूचा आशिर्वाद अशा स्वरूपात प्राप्त होत नाही, जे आपण स्वीकारू इच्छित नाही. कधी कधी आपण अशी काही गोष्ट मागतो, जी आपल्या भल्यासाठी नसते अथवा ती एवढीही चांगली असत नाही जी प्रभू आपल्याला देऊ इच्छितात. जेव्हा आपण प्रार्थना एखादी वस्तू प्राप्त होण्याकरीता करतो, तेव्हा आपली प्रार्थना त्वरित स्वीकारली जाते अथवा दुसऱ्या

वेळेस बिलकुल स्वीकारली जाणार नाही, अशांमुळे आपण उदास होण्याचा धोका बळावू शकतो. यामुळे आपली प्रभू वरील आस्था उडून जाते. परंतु आपण अशा बाबींसाठी प्रार्थना करीत नाही ज्या प्रभू आपल्याला देऊ इच्छित नाही, मग आपण निराश होण्याचा प्रश्नच येत नाही. योग्यता प्राप्त करून प्रार्थना करण्यासाठी अध्यात्मिकविकास होण्याची फारच आवश्यकता आहे. आपणास आध्यात्मिक विकास करण्याकरिता एखाद्या अनुभवी महापुरुषा कडे गेले पाहिजे. त्यांच्या संस्कारात राहिल्याने, त्यांनी दिलेल्या शिकवणीनुसार जीवन जगल्याने, तसेच आत्मिक अनुभव प्राप्त करून, आपली श्रद्धा आणि विश्वास सुद्धा दृढ होतील. तेव्हा आपल्याला खारी पटते की प्रभू आपले मित्र, हितचिंतक आणि रक्षक आहेत. तेव्हाच आपण प्रभू ला समर्पित होऊ शकतो.

तेरा भाण मीठा लागे म्हणजेच ठेविले अनंते तैसेची रहावे अशी भावना ठेवणे ही पात्रतेची सर्वोच्च अवस्था आहे. ज्यामध्ये आपले मन शांत होते आणि आपला अहंकार नष्ट होतो. प्रभू द्वारे दिल्या गेलेल्या दैवी दानाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याकरिता, एखाद्या रिकाम्या प्याल्या प्रमाणे विनम्रता धारण केली पाहिजे. जर आपण धीर ठेवला आणि त्याची वाट पहात राहिलो, तर आपण अधिक गोष्टी प्राप्त करू शकतो, जेवढे की आपल्या कल्पनेत सुद्धा नव्हते. जर आपण धीरोदात्त बनलो आणि शांत राहिलो, तर आपल्याला समजेल कि प्रभूला सर्व माहित आहे कि आपल्यासाठी सर्वोत्तम काय आहे.

हातात घेतात खराटा फोटो घेतात काढून कशाला हवं तुम्हाला पेपारत फोटो घाणून ? तुमच्या ह्या नवतर्कीनच योजनांचे वाजले कीबारा गाडगेबाबांच्या जयंती पर्वावर बदलाना विचारधारा .

प्रा. अशोक सारदा, मेहकर . (९४२२३४३३९)

अकोला

पान ६

प्रभुभक्तीत मनाची स्थिरता आवश्यक : पु.गोपाल महाराज जवाहर नगर येथील भागवत कथेत मान्यवरांची उपस्थिती



■ अकोला, दि. २३ (प्रतिनिधी):

मन हे चंचल व अस्थिर आहे. ते नाना प्रकारच्या अनावश्यक विकारांना चालना देते. प्रभुप्राप्तीच्या मार्गात मनाची स्थिरता अत्यंत आवश्यक आहे. मन स्थिर व निर्विकार असले तरच भक्तीची आस निर्माण होते. म्हणून सुख दुःखात मनाची स्थिरता कायम ठेवून सत्संगाची कास धरून जीवन कृतार्थ करण्याचा हितोपदेश वेदांताचार्य बालयोगी गोपाल महाराज कारखेडकर यांनी केला. भागवत सेवा समिती व आशिष पत्रिकार मित्र मंडळाच्या वतीने गुरुवर्ष संत वासुदेव महाराज यांच्या स्मरणार्थ व स्व बाबुराव पत्रिकार यांच्या स्मृतीत जवाहर नगर येथील

छत्रपती राजे संभाजी पार्क येथे सुरू असलेल्या वेदांताचार्य बालयोगी गोपाल महाराज कारखेडकर यांच्या श्रीमद् भागवत कथेत त्यांनी कथेचे चतुर्थ पुष्प गुफ्रले ते म्हणाले, हा भौतिक भवसागर पार करण्यासाठी प्रथम मनाला वासनेतून निवृत्त करणे गरजेचे आहे. असे केल्याने भागवताच्या भक्तीची आस मनात निर्माण होऊन मन शुद्ध व निर्विकार होऊ शकेल. ते म्हणाले, दुसऱ्याची सुंदरता बघून मन विचलित होते. वास्तविक ही माया असून ती दुर्गंधाने भरलेली आहे. म्हणून या सौन्दर्यरूपी मायेतून मुक्त होण्यासाठी मनाची निश्चलता प्रथम अंगी निर्माण करून मनाला भक्तिमार्गात नेण्याचे आवाहन पु गोपाल महाराज

यांनी केले. या सत्रात त्यांनी समुद्र मंथनाची गाथा विशद केली. ते म्हणाले, देव दानवांनी केलेल्या समुद्र मंथनातून लक्ष्मी, कौस्तुभ मणी, पारिजात वृक्ष, सुरा, धन्वंतरी, चंद्र, कामधेनु, ऐरावत, रंभा मेनका ऊच्चश्रवा अश्व, विष, शार्ंग धनुष्य, शंख व अंतिम अमृत असे चौदा रत्न आले असल्याचे त्यांनी सांगून याचे विश्लेषण केले असल्याचे पु गोपाल महाराज यांनी सांगितले. यावेळी भजनांनी या कथेत रंगत आणली. या भागवत सप्ताहाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन भागवत सेवा समिती व आशिष पत्रिकार मित्र मंडळाच्या समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले.

अखिल मानवमात्रांची गायत्री जगदुरु ची गाथा : श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ

■ अकोला, दि. २३ (प्रतिनिधी):

मनुष्येतर प्राणी ही केवळ भोग योनी असल्याने वेदव्रतीची नियमावली त्यांना लागू पडत नाही. त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानाअभावी आत्मोद्धाराच्या साधनेला कुठलाही वाव नाही. दुर्मिळ असणाऱ्या मनुष्य योनीमध्ये मात्र आहार, निद्रा, भय व मैथुनाव्यतिरिक्त भगवंतानी प्रदान केलेल्या ज्ञानाधिस्यामुळे तो व्यक्तिगत तथा सामूहिक साधनेद्वारा स्वतः सह इतरांच्याही उद्धाराचा मार्ग प्रशस्त करू शकतो. म्हणून सामूहिकरीत्या जिचे गान केले असाता जी वर्णाश्रम तथा उचनचित्तिका भेद न करता सर्वाना समर्थपणे तारू शकते अशी अखिल मानव मात्रांची गायत्री म्हणजेच जगदुरु श्री संत तुकाराम महाराजांची अभंग गाथा असल्याचे निष्ठापूर्वक मत भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी मांडले.

ते आज श्री संत वासुदेव जी महाराज अवतीर्णित स्व मूर्तिप्राणप्रतिष्ठा वर्धपान दिनाचे औचित्य साधून सालाबाद आणि याही वर्षी श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे आयोजित असणाऱ्या सामूहिक गाथा पारायण व प्रवचन सप्ताहातील प्रथम पुष्पगुंफीत असतांना बोलत होते. ते पुढे म्हणाले की जगदुरु तुकाराम महाराजांची गाथा ही मानवी



जीवनाची आजीवन आदर्श आचारसंहिता असून तदुसार जीवन जगणाऱ्या व्यक्तित्वाकडे सर्व सामान्य माणसाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. अर्थातच तो व्यक्ती संसारिक क्षेत्रामध्ये जरी कार्यरत असला तरी त्याला लोक साधू वा सत्पुरुष म्हणूनच सन्मान देत असतात. एकूणच गाथा हे वाल्याचा वाल्मीक ऋषी बनवून, सामान्याला सत्पुरुषत्वापर्यंत पोहोचविण्याची गुरुकिस्ती आहे. असे अनेक उदाहरणे देऊन बहुसंख्येने उपस्थित असणाऱ्या श्रोतेमंडळी श्री. गजानन महाराज हरिपाठ मंडळ, लक्ष्मेश्वर महिला हिंदी मंडळ, लक्ष्मेश्वर ढोल भजनी मंडळ, लक्ष्मेश्वर भजन मंडळ, नुतन लक्ष्मेश्वर भजन मंडळ, श्री. लक्ष्मेश्वर लेझीम पथक, सुंदरकांड मंडळ, श्री. गजानन महाराज हरिपाठ मंडळ व समस्त गावकरी मंडळी लाखपुरी व गावातील मंडळांन कुडन चहाची व नारऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती, कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता गजानन महाराज संस्थान व लक्ष्मेश्वर संस्थान लाखपुरी येथील भक्तांग व समस्त गावकरी मंडळींनी परिश्रम घेतले.

लांब रांगेपासून हवी सुटका तर 'यूटीएस' उत्तम पर्याय; ३ टक्के बोनसही मिळणार

■ अकोला, दि. २३ (प्रतिनिधी):

रेल्वेच्या अनारक्षित तिकिटांच्या लांबच लांब रांगेत नेहमीच उभे राहून कंटाळा आहात ? तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. रेल्वेने अनारक्षित तिकीट काढण्यासाठी यूटीएस ॲपचा हायटेक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या माध्यमातून तिकीट रेल्वेच्या रांगेत उभे राहण्याचे कष्ट टाळण्यासोबतच तीन टक्के बोनस देखील मिळत आहे. रेल्वेच्या भुसावळ विभागात जानेवारीमध्ये तब्बल २.५७ लाख प्रवाशांनी यूटीएस ॲप मोबाइल ॲपचा वापर करून तिकीट घेतले. प्रवाशांसाठी यूटीएस ॲप मोबाइल ॲप वेळ आणि संसाधनांची बचत करणारे प्रभावी साधन ठरत आहे. भुसावळ विभागामध्ये अनारक्षित तिकीट खरेदीची प्रक्रिया सोपी आणि जल्द करण्यासाठी यूटीएस ॲप मोबाइल ॲप प्रवाशांसाठी उपयुक्त ठरत आहे. जागृकता अभियान आणि डिजिटल सेवांच्या प्रोत्साहनामुळे हे ॲप प्रवाशांसाठी फायदेशीर ठरत आहे. जानेवारी महिन्याचे भुसावळ विभागात २.५७



लाख प्रवाशांनी यूटीएस ॲप मोबाइल ॲपचा वापर केला. याद्वारे भुसावळ विभागाला ६६.२२ लाखांचा महसूल प्राप्त झाला. यामुळे रेल्वे स्थानकांवरील अनारक्षित तिकीट खिडकीवरील लांब रांगेतून प्रवाशांची सुटका झाली. वेळेची देखील मोठी बचत झाली. अनारक्षित तिकीट बुकिंग, मासिक सीझन तिकीट जारी करणे व नूतनीकरण, पेपर व पेपरलेस तिकीट पर्याय, आर- वॉलेटची शिल्लक तपासणे आणि परतावा सुविधा, प्रोफाइल अपडेट आणि बुक केलेल्या तिकीटांचा तपशील आदी सुविधा ॲपवर उपलब्ध आहेत. भुसावळ विभागातील सर्व रेल्वे स्थानकांवर यूटीएस ॲप मोबाइल ॲपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शिवाजी महाराजांच्या जीवनावर विद्यार्थ्यांनी सादर केले नाट्य

मूर्तिजापूर : अकेडमिक हाइट्स पब्लिक स्कूलमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाट्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने तनय उज्ज्वल अग्रवालने शिवाजी महाराजांची वेशभूषा करून त्यांच्या जीवनावर नाट्य सादर केले. तर जिजामाता यांची भूमिकास्वर तिडकेने केली. अनेक विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच शिक्षकांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक, उपप्राचार्य एबिन सिराज, प्रशांत धर्माधिकारी, सौरभ शिंदे, सचिन वाकोडे, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाविकांनी श्रीच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा घेतला लाभ



■ पातुर, दि. २३ (प्रतिनिधी):

दाखीप्रमाणे यावर्षी सुद्धा विदर्भाच्या आराध्य दैवत श्री संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त पातुर बाळापूर महामार्गावरील जय गजानन विद्यायत केंद्र जवळ, चिंचेच्या झाडाखाली सायंकाळी सहा वाजता महाआरती करण्यात आली व मोठ्या संख्येने भाविकांनी श्रीच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. जय गजानन मित्र मंडळाच्या वतीने प्रकट दिनानिमित्त

महाप्रसादाचा लाभ घेतला. जय गजानन मित्र मंडळाच्या वतीने दाखीप्रमाणे या वर्षी सुद्धा प्रकट दिनानिमित्त श्रीच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी महाप्रसादाचा शेवटचा लाभ घेतला. तसेच सांप्रदायिक महिला भजन मंडळींनी यावेळी श्रीचे चरणी भक्ती गीते सादर करीत आपली सेवा दिली.

२० शाळेत गुंजला 'मना सज्जना भक्तीपंथेचि जावे' - २५,००० विद्यार्थ्यांचा आवाज



■ अकोला, दि. २३ (प्रतिनिधी):

आज शनिवार, श्रीरामदास नवमी निमित्त, अँड, धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाच्या संकल्पनेतून २२ फेब्रुवारी २०२५ रोजी 'समर्थ राम दासांचे ५११ मनाचे श्लोक' पठनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 'जगार भक्तीचा' या उपक्रमांतर्गत अकोला शहरातील २० शैक्षणिक संस्थांतील सुमारे

२५,००० विद्यार्थी एकत्रितपणे श्लोक पठण करण्यात आले. यंदा श्रीरामदास नवमीला ३४३ वर्ष पूर्ण होत असल्याने, हिंदू संस्कृती आणि समर्थ रामदास स्वामींच्या शिकवणीचा जागर व्हावा तसेच विद्यार्थ्यांमध्ये भक्ति व संस्कार रुजावेत, या उद्देशाने हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. सकाळी ८ ते ९ वाजेत प्रत्येक शाळेच्या

आवारात सर्व विद्यार्थी एकत्र येऊन समूहशः '५११ मनाचे श्लोक' पठून करण्यात आले. श्रीरामदास नवमीच्या निमित्ताने शहरातील २० शाळा आणि महाविद्यालयांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला. सहभागी शाळांची यादी खालील प्रमाणे आहे: खंडेलवाल इंग्लिश प्रायमरी स्कूल मोहरीदेवी खंडेलवाल हायस्कूल

शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय भिकमचंद खंडेलवाल धारले, गोडबोले प्लॉट माँ रेणुका मराठी प्राथमिक शाळा ज्ञानदर्पण इंग्रजी शाळा अमृत कलश विद्यालय भारत विद्यालय प्राथमिक व माध्यमिक विवेकानंद इंग्लिश हायस्कूल बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळा अंतरंग पब्लिक स्कूल खंडेलवाल ज्ञान मंदिर,

गौरक्षण महाराष्ट्र माध्यमिक शाळा, अकोला डॉ. हेडगेवार प्राथमिक व माध्यमिक शाळा माळस नारायणी प्राथमिक व माध्यमिक शाळा विद्याभारती, अकोला डी. वाय. पाटील माध्यमिक शाळा संताजी इंग्रजी प्राथमिक शाळा या कार्यक्रम च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समर्थ रामदास स्वामींच्या विचारांची ओळख आणि हिंदू संस्कृतीतील

मूल्यांचे महत्त्व समजण्यास मदत झाली. संस्कारश्रम आणि समाजभान असलेली पिढी घडविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन दि. प्रोफेशनल कम्प्युटर इन्स्ट्रुट्यूटचे संचालक श्री. नरेंद्रजी देशपांडे व सौ. वैशालीताई देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

वन्हाडी माती पुस्तकाचा प्रकाशन सोहळा



■ अकोला, दि. २३ (प्रतिनिधी):

उन्ह सोसाता सोसाता नाही थकत ही माती जोंधळे हाताने उधळते मायाळू वन्हाड माती वन्हाडी माती या पुस्तकाचा सोहळा प्रसिद्ध जेडब्ल्यू मॅरियट हॉटेल मुंबईला मोठ्या उत्साहात पार पडला. वन्हाडी माती हे त्यांचे पाचवे पुस्तक असून वन्हाडी भाषा संवर्धन हे या पुस्तकाचे ध्येय आहे. विनोदी, सुटसुटीत, मजेदार गोष्टी हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. पुस्तकाचा दर्जा उत्तम आहे आणि दिल्लीच्या इट्रीप्रिटी प्रकाशनने प्रकाशित केले

आहे. वन्हाडी माती या पुस्तकाचे केरळ राज्यातील कोची येथील राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस फादर डॉ. साजू एम. डी. संपन्नआय प्राचार्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. बिनाय जोसेफ, सहयोगी संचालक, डॉ. बिंदिया एम. वगीस अधिष्ठाता, संगणक विज्ञान विभाग व अतिरिक्त समन्वयक, आयक्यू एसी, डॉ. सबीन गोविंद पी. व्ही सहयोगी प्राध्यापक यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी राजगिरी कॉलेजचे उच्च पदावर कार्य करीत असलेले काही विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले



बियरचा वापर केल्याने केस होतात सिल्की शाईन

सुंदर केस एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात अधिक भार टाकतात. मग तो पुरुष असो की महिला. सर्वांनाच आपल्या केसांना शाईनी आणि सिल्की ठेवण्यासाठी वेग वेगळ्या प्रकारांच्या प्रॉडक्ट्सचा वापर करावा लागतो, पण या प्रॉडक्ट्समुळे केसांना नुकसान होण्याची भीती सदैव असते. म्हणून घरगुती कंडिशनरचं केसांसाठी उत्तम असतात. म्हणून जाणून घेऊ असे काही घरगुती कंडिशनर्सबद्दल ...

१. एक कप बियरला एखाद्या भांड्यात तोपर्यंत गरम करा जो पर्यंत त्याचे प्रमाण अर्धे राहत नाही. गरम केल्याने बियरमधील अल्कोहल वाफ बनून उडून जाते. आता याला गार होऊ द्या, नंतर यात आपल्या पसंतीचा शॅम्पू मिसळून घ्या, लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे ज्या शॅम्पूचा वापर करत असाल तो एकाच ब्रँडचा असायला पाहिजे. या घोळला एका बाटलीत भरून ठेवा. जेव्हा कधी केस धुवायचे असतील याने केस धुआ, यामुळे राठ केसांमध्ये देखील निखर येईल. केस चमकदार आणि सुंदर दिसतील.

२. केळी केसांसाठी फारच उत्तम मानण्यात आले आहे. केळीची पेस्ट तयार करून त्यात काही थेंब मधाचे टाकून ही पेस्ट ३० मिनिटांपर्यंत केसांवर लावून ठेवावे. नंतर गार पाण्याने केस धुऊन टाकावे.

३. आपल्या केसांना शॅम्पूने धुतल्यानंतर बियरचे काही थेंब पाण्यात घालून त्या पाण्याने एकदा परत केस धुऊन टाकावे. नंतर स्वच्छ पाण्याचे धुवावे. बियरमुळे तुमच्या केसांमध्ये चमक येईल आणि ते प्राकृतिकरीत्या मजबूत होतील.

४. केसांना शाईनी बनवण्यासाठी दह्यात शॅम्पू घालून आधीपासून लावून ठेवावे. डोव्यात जर कोडा असेल तर काही थेंब लिंबाच्या रस त्यात घालून केसांना लावावे. वर दिलेले हे उपाय केल्याने नक्कीच फायदा होईल.



आर्टिफिशिअल ज्वेलरीची चलती

अनेक महिलांच्या दृष्टीने सोन्याचे दागिने वापरणे परवडणारे नसते. अशा महिलांकरिता आर्टिफिशिअल ज्वेलरी म्हणजे फॅशन ज्वेलरीचा पर्याय चांगला आहे. सोन्याचे भाव सध्या नियंत्रणात असले तरी ते भाव केव्हा वाढतील याची शाशवती देता येत नाही. त्यामुळेच फॅशन ज्वेलरीचा पर्याय अनेकांच्या दृष्टीने अपरिहार्य ठरला आहे. असे दागिने सोन्याच्या तुलनेत अत्यंत स्वस्त असतात. यातील डिझाईन आणि रंग प्राहकांच्या दृष्टीने आकर्षक असतात. हे दागिने, सोन्याच्या दागिन्यां प्रमाणेच कलाकुसरीने तयार केलेले असतात. हे दागिने तुटले किंवा खराब झाले अथवा हरवले तर त्याचे फारसे दुःख वापरणाऱ्याला होत नाही. महिलांमध्ये अशा दागिन्यांची आवड वाढू लागली आहे.

यामागची कारणे खालीलप्रमाणे सांगता येतील

हल्लीच्या काळातील महिलांची जीवनशैली आमूलाग्र बदलली आहे. नोकरदार महिलांना अनेक ठिकाणी कामानिमित्त जावे लागते. अशा वेळी नोकरदार महिलांना आपले व्यक्तिमत्त्व प्रभावी दिसण्याकरिता असा दागिन्यांचा मोठा उपयोग होतो. अशा दागिन्यांची किंमत सोन्याच्या दागिन्यांच्या तुलनेत कमी असल्याने त्यांची मागणी अचानक वाढली आहे. मध्यम वर्गातील महिलाही खरेदी करू शकतात. महिलांना कपड्यांना अनुरूप असे दागिने घालण्याची

इच्छा असते. सोन्या-चांदीच्या तसेच हिरयांच्या दागिन्यांमध्ये फारसे वैविध्य नसते.

मात्र अशा शोभेच्या दागिन्यांमध्ये भरपूर व्हरायटी उपलब्ध आहे. त्यामुळे आपल्या वस्त्राप्रवरणांना मंच होतील असे दागिने आपल्याला यातून निवडता येतात. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर असे दागिने सर्वाधिक उपयुक्त आहेत. सोन्याचे दागिने पळवून नेण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे महिलांना असे महागडे दागिने घालण्याचा धोका पत्करण्याऐवजी स्वस्तातले दागिने परवडतात. सोन्या, हिरयांच्या दागिन्यांमुळे अनेकदा महिलांच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो, असेही दिसून आलेले आहे. या पाश्चात्तमीय फॅशन ज्वेलरी वापरणे सर्वाधिक सुरक्षित ठरते.

फॅशन ज्वेलरीमध्ये एकाहून एक असे चांगले डिझाइन उपलब्ध असतात. अनेक डिझाइन असल्यामुळे निवड करण्यास वाव राहता.

कोर्टबिक मालिकांमध्ये नायिका, सूनू, सासू यासारखी पात्रे ज्या पद्धतीचे दागदागिने वापरतात, तसे वापरण्याची फॅशन महिलांमध्ये रूढ झाली आहे. मालिकांमधील स्त्री पात्रे फॅशन ज्वेलरीचाच वापर करीत असल्याने त्यांचे अनुकरण करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. म्हणूनच फॅशन ज्वेलरीच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसते.

आजकाल फिटनेसप्रति सज्जता वाढतेय. बॉलीवूडच्या बलदेव नायक आणि सुकुमार नायिकांचा आदर्श समोर ठेवत बरेच जण व्यायामाकडे वळताहेत. शरीर फिट अँड फाईन ठेवण्यासाठी वर्कआउट, डाएटिंग आदींची जोरदार तयारी करतात. मात्र साध्या सूर्यनमस्कारातूनही शरीराला परिपूर्ण व्यायाम मिळण्याची तजवीज आहे.

हल्ली पॅन्ड आणि रेडीमेड फूड मुलांची पाहिली पसंत झाली असून व्यस्त असलेले पालक देखील मुलांनी भूक म्हटले की सोपेरित्या सगळीकडे उपलब्ध असणारे असे काही पदार्थ मुलांना घेऊन देतात. त्यातलाच एक पदार्थ आहे पोर्टोचिप्स. पण आपल्या हे माहीत आहे का की हे चिप्स मुलांच्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहे?

हे चिप्स स्वादिष्ट असले तरी आरोग्यावर विपरित परिणाम टाकणारे असतात. हे फक्त पोटासाठीच नव्हे तर पूर्ण शरीरासाठी धोकादायक आहे. काही तज्ज्ञ याची तुलना अल्कोहल किंवा ड्रग्शी करतात कारण एकाप्रकारे हे एक जीवघेणं व्यसन आहे. एकदा का याची सवय पडली की यापासून दूर राहणे कठिण जातं. यात असे काही पदार्थ समाविष्ट असतात ज्याने हे पुन्हा-पुन्हा खायची इच्छा होते. याचे जास्ती सेवन आपल्या परिवारासाठी धोकादायक आहे.

हे जंक फूड असल्यामुळे यातून कुठल्याही प्रकारचा पोषण मिळत नाही. उलट यात भरपूर हानिकारक कॅलरीज असतात. याची सवय पडल्याने अनेक प्रकारचे शारीरिक विकार उत्पन्न होऊ शकतात. हे बनविण्यासाठी वापरण्यात येणारे सडके बटाटे, लो कॅलॉरी तेल आणि अतिरिक्त प्रमाणात टाकण्यात येत असलेल्या मिठांमुळे लड्डूपणा, अन्न न रुचणे, पोटातील विकार, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, किडनी आणि हृदयासंबंधी आजार देखील होण्याची शक्यता असते.

फक्त वरतून पडणारे मसाले आणि इतर फ्लेवर्समुळे आपल्याला याची लो कॅलॉरी जाणवत नाही. जाहिरातींमध्ये ते लाख म्हणत असतील की हे खूप चांगल्या पदार्थांनी निर्मित केलेले असतात पण याची किंमत पाहता आपण ही अंदाजा लाऊ शकता की त्यांना एवढ्यात चांगली कॅलॉरी देणे परवडत असेल का?

म्हणून लवकरात लवकर याची सवय दूर करून मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे

आपले मुले ही खातात का पोर्टो चिप्स?



सूर्यनमस्काराचे फायदे



स्कर्टची अनेक रूपे आहेत. उदाहरणार्थ शॉर्टस्कर्ट, मिनी स्कर्ट, लॉन्ग स्कर्ट युवतींना समोर ठेवून स्कर्ट तयार केले. जातात. फॅशन विश्वात होत असलेल्या नित्य नव्या प्रयोगांनी तर स्कर्टला एवढे लोकप्रिय केले आहे की प्रत्येक तरुणीला तो हवाहवासा वाटतो. १९२३ चे दशक महिलांसाठी फॅशनचा सुवर्ण काळ होता. याच दशकात फ्रेंच डिझायनर शॅनर कोको संपूर्ण जगात फॅशन स्रोत होऊन पुढे आले.



आरामदायक आणि आकर्षक परिधान

काही तरुणी आपल्या शरीराला ओझे वाटणार नाही असा पेहराव करतात. स्कर्टही असेच परिधान आहे. जे उन्हाळ्यात सुखावह वाटण्यासाठी वापरले जाते स्कर्टची लांबी आपल्या पायांच्या आकारावर अवलंबून असते. सडपातळ, सुडेल व गौरवणी पाय मिली स्कर्टमध्ये सुंदर तर दिसतातच शिवाय फ्लॅमस लुकही देतात. बऱ्याच तरुणी उन्हाळ्यात सलवासूट ऐवजी स्कर्टला प्राधान्य देतात. त्यामुळेच उन्हाळ्यात तो सर्वोत्तम परिधान मानला जातो.

स्कर्टची अनेकरूपे आहेत. उदाहरणार्थ शॉर्टस्कर्ट, मिनी स्कर्ट, लॉन्ग स्कर्ट युवतींना समोर ठेवून स्कर्ट तयार केले. जातात. फॅशन विश्वात होत असलेल्या नित्य नव्या प्रयोगांनी तर स्कर्टला एवढे लोकप्रिय केले आहे की प्रत्येक तरुणीला तो हवाहवासा वाटतो. १९२३ चे दशक महिलांसाठी फॅशनचा सुवर्ण काळ होता. याच दशकात फ्रेंच डिझायनर शॅनर कोको संपूर्ण जगात फॅशन स्रोत होऊन पुढे आले. स्कर्टला टेलर शॉपमधून बुटीकपर्यंत आणण्याचे श्रेय शॅनललाच जातो. गुढघ्यापर्यंतचे स्कर्ट नेहमी वापरले जातात. स्कर्टची फक्त उंचीनुसार विभागणी होत असे नव्हे, ते डिझाइन व घेराच्या आधारावरही निरानिराळ्या रूपांमध्ये विभागले गेले आहेत. एकीकडे अम्ब्रेला टाइप स्कर्टची फॅशन आहे. तर दुसरीकडे टाइट स्कर्टची. रंग व केमिकलसंश्लेषा मदीने स्कर्ट लोभस बनवला जातो. स्कर्ट विविध फॅब्रिकमध्ये खरेदी करू शकता.

केसांनी कलतो स्वभाव

बऱ्याच तरुणी केसांना जिवपाड जपतात. कारण, लांबसडक, काळेभोर केस हा सौंदर्याचा आरसा असतो. त्यामुळे काहीना लांबसडक केस आवडतात तर काहीना वेगवेगळे हेअर कट करणं आवडतं. केसांची ठेवण पर्सनॅलिटीमध्ये कमालीचा फरक घडवून आणते. आजकाल ब्युटी पार्लर्स तेजीत असल्यामुळे केसांवर आपल्याला हवे तसे प्रयोग करता येतात. म्हणजेच व्यक्तिमत्त्वामध्ये केसांना किती महत्त्व प्राप्त झालं आहे हे लक्षात येईल. पण,

हे केस बोलतातही बरं का? एका संशोधनानुसार केसांवरून त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखता येतो हे स्पष्ट झालं आहे. एखाद्या व्यक्तीला कशा प्रकारची हेअरस्टाईल आवडते अथवा त्या व्यक्तीच्या केसांची ठेवण कशी आहे यावरून स्वभावाचा अंदाज बांधता येऊ शकतो.

केसांमध्ये वापरण्यात येणाऱ्या अॅक्सेसरीजमधूनही स्वभावाची पारख करता येते. केसांमध्ये चित्रचित्र, टसटशीत हेअर अॅक्सेसरीज घालणं आवडणाऱ्या तरुणी

गर्दीपासून निराळ्या राहणाऱ्या किंवा फटकून वागणाऱ्या असतात. त्यांचे वागणे चारचौघांप्रमाणे नसते. अशा अॅक्सेसरीज घालून रॅम्पवर अवतरणाऱ्या मॉडेल आपल्यातल्या वाटात नाहीत ते याचमुळे. कपाळाच्या वर फार चमकक नसणारा,

साधासा, निटोड, पिंटेड हेअरबेल्ट वापरल्याने व्यक्तिमत्त्वाला कोडीनेस प्राप्त होतो. अशा प्रकारे केस बांधणाऱ्या मुली आतल्या गाठीच्या वाटात नाहीत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक प्रकारचा उबदारपणा प्राप्त होतो. काही जणीना केसांमधल्या

एखाद्या बटेला लपेटण्याची होस असते. अशांना थोडी हटके हुशारी असणारं आर्टिस्टिक समजलं जातं. शिवाय अशा मुली ट्रेण्डी असतात. आणखी एक बाब म्हणजे मलाईका किंवा शिल्पा शेठ्टीसारखे तुमचेही केस लांब आणि वेव्ही असतील तर

तुम्ही निश्चितच भाग्यवान आहात. अशा प्रकारचे केस मादक आणि फेमिनाईन समजले जातात. चारजणींमध्ये लक्ष वेधून घेणारा हा केशसंभार परफेक्ट समजला जातो. लांबसडक केस मोकळे सोडणं आवडणाऱ्या स्त्रिया मोकळ्या, फुलपाखरी वृत्ती असणाऱ्या समजल्या जातात. मध्यम टेम्पर झळकतं, आत्मविश्वास दिसतो. अशा प्रकारचे केस असणाऱ्या स्पष्टवक्त्या असतात. मध्यम लांबीचे किंवा लांब,

मोकळे, वार्यावर उडणारे, थोडे अस्ताव्यस्त केस आय डोप केअर वृत्ती दर्शवतात. अशा स्त्रिया बिनधास्त आणि जगाची पर्वा न करणाऱ्या असतात. बॉयकटपासून डायनाकटपर्यंत सगळे छोट्या कटचे प्रकार व्यक्तिमत्त्वातली शिष्टपणाची बाजू समोर आणतात. त्यातून समोरच्याला हातभर दूर राहण्याचा संकेत दिला जातो. भांग पाडून वेणी घालणं हा गर्लिस लूक आहे आणि तो क्यूट, इनोसंट समजला जातो.

इंग्रजी म्हणजे ज्ञान नव्हे, केवळ एक भाषा

महाराष्ट्राचे राज्यपाल
सी.पी. राधाकृष्णन
यांचे प्रतिपादन

नागपुरात स्टंटबाजी करणाऱ्या पाच कारधारकांवर कारवाई प्रत्येकी २३ हजारांचे चालान

■ महासागर प्रतिनिधी

नागपूर, दि. २३ :

नागपूर पोलिसांनी अमरावती रोडवर स्टंटबाजी करणाऱ्या युवकांवर कडक कारवाई केली आहे. रविवारी रात्री दहा ते बारा युवक पाच कारमधून फिरत असताना त्यांनी केलेली स्टंटबाजी त्यांनाच महागात पडली. या युवकांनी कारच्या छतावर चढून आणि खिडकीतून बाहेर निघून धोकादायक स्टंट केले. त्यांनी या स्टंटबाजीचे व्हिडिओ काढून ते इन्स्टाग्रामवर अपलोड केले. हे व्हिडिओ काही तासांतच शहरातील अनेक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व्हायरल झाले. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अर्चित चांदेकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी व्हिडिओमधील कार नंबरवरून मालकांचा शोध घेतला. सर्व पाच कार ताब्यात घेण्यात आल्या.



प्रत्येक कारवर २३ हजार रुपयांचे चालान टोटावण्यात आले. स्टंटबाज युवक आणि त्यांच्या पालकांना वाहतूक उपायुक्त कार्यालयात बोलावण्यात आले. युवकांना पालकांसमोर लेखी माफी मागावी लागली. त्यांच्याकडून भविष्यात असे कृत्य न करण्याचे हमीपत्र घेण्यात आले.

पोलिसांनी या युवकांचा दोन तास वाहतूक नियमांचा वर्ग घेतला. पालकांनाही त्यांच्या मुलांच्या स्टंटबाजीचे व्हिडिओ दाखवून सूचना देण्यात आल्या. नागपूर पोलिसांनी या युवकांचा माफी मागतानाचा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. या कारवाईमुळे शहरातील स्टंटबाज युवकांमध्ये खळबळ उडाली आहे.

नागपुरात पूल खचला; गुन्हा दाखल एनएचएआयला नोटीस

■ महासागर प्रतिनिधी

नागपूर, दि. २३ :

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्याने बांधलेला पूर्व नागपुरातील उड्डाणपूल उद्धाटनाच्या दुसऱ्याच दिवशी खचून एका युवकाच्या कारचे नुकसान झाले. या प्रकरणी वाटोडा पोलिसांनी कारमालकाच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच या पुलाची बांधकाम करणाऱ्या जबाबदारी असलेल्या

एनएचएआय अधिकाऱ्यांना नोटीस दिली आहे. कार मालक विशेष श्रीवास्तव हे शुक्रवारी कार घेऊन पारडी पुलाखालून जात होते. यादरम्यान पारडी उड्डाणपुलाचा प्लास्टरचा एक तुकडा श्रीवास्तव यांच्या कारवर पडला. यामध्ये कारचे जवळपास एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे विशेष श्रीवास्तव यांनी कारचे नुकसान भरपाई मिळवण्यासाठी वाटोडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार

केली. याप्रकरणी वाटोडा पोलिसांनी लेखी तक्रारीवरून घटनेस जबाबदार संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच एनएचएआय च्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावून संबंधित जबाबदार व्यक्ती बाबत विचारणा केली आहे. गुन्हा दाखल होताच एकच खळबळ उडाली असून आता पोलीस कारमालक विशेष श्रीवास्तव यांच्या लेखी तक्रारीवरून दाखल गुन्हाचा तपास करत आहेत.

हॅडल लॉक असलेल्या दुचाकींचीही चोरी

■ महासागर प्रतिनिधी

नागपूर, दि. २३ :

दुचाकी हॅडल-लॉक करून पार्किंगमध्ये ठेवली की वाहनमालक विनयानुसार आपले काम करायला निघून जातात. मात्र, हॅडल-लॉक असलेली दुचाकीसुद्धा अगदी सहजरित्या चोरी करणाऱ्या ठोळ्या उपराजधानीत सक्रिय झाल्य आहेत. एका ठोळीने अवघ्या सात महिन्यांत शहरातून एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल ६२ दुचाकी चोरल्या. आरोपी चोरीची वाहने भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे आणून विक्री करायचे. ठोळीचे येथूनच रिकेट चालत होते. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ठोळीतील पाच सदस्यांना मुसक्का आवळत ६२ दुचाकींसह एकूण २० लाख ४५ हजार २०० रुपयांचा मुद्दामाल जप्त केला. आकाश किशोर खोब्रागडे (२५), आकाश संपतलाल परतेकी (२७), मयंक उर्फ क्रिश विनोद बारीक

(१९), दीपक द्वारकाप्रसाद बिजांडे (२४) त्याचा भाऊ विजय उर्फ गोलू द्वारकाप्रसाद बिजांडे (३४) अशी आरोपींची नावे असून ते सर्व तुमसर येथील रहिवासी आहेत. यशोधरानगर पोलीस ठाणे हद्दीतील भीलगाव, ग्राम पंचायत गेट समोरून तसेच ऑटोमोटीव्ह मेट्रो स्थानकाच्या पार्किंगमधून दोन दुचाकी चोरी गेल्या होत्या. तपासात गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक पाचच्या पथकाने जवळपास २०० ठिकाणी लावलेले सीसीटीव्ही तपासले. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून सीसीटीव्हीत दिसणारा आरोपी आकाश खोब्रागडे याला महाराजबाग परिसरातून ताब्यात घेतले. सखोल विचारपूस केल्यानंतर त्याने ठोळीतील आकाश परतेकी आणि मयंक बारीक यांच्यासोबत मिळून शहरातून अनेक वाहन चोरी करून तुमसर येथील

दीपक बिजांडे आणि विजय बिजांडे या दोन भावांकडे विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. तुमसर गाठत पोलिसांनी आकाश, मयंक, दीपक तसेच विजय याला ताब्यात घेतले. पोलिसांना येथे अनेक चोरीच्या दुचाकी सापडल्या. काही वाहनांची आरोपींनी विक्री केली होती. ही विक्रीची वाहने देखील पोलिसांनी जप्त जप्त केली. आरोपींनी एकूण ६२ वाहने चोरल्या असून यातील ३८ चोरीचे गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले. आरोपी वाहन चोरीसाठी मास्टर की वापरायचे. आरोपी आकाश खोब्रागडे याच्याकडे मास्टर की सापडली. आरोपी गर्दीत ठेवलेले वाहनावर लक्ष करायचे. वाहन मालकावर नजर ठेवून वाहन चोरून तुमसरला पाठवायचे. येथे आरोपी दीपक आणि विजय हे वाहनांचे क्रमांक तसेच इंजिन व चेचीसमध्ये बदल करून लोकांना विक्री करीत होते.

तिजोरीतील पैसे संपत आल्याने लाडक्या बहिणींना निकष : रामदास आठवले

■ महासागर प्रतिनिधी, पुणे, दि. २३ :

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुतीसाठी विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरली. आता लाडकी बहीण योजना लाभाभार्यांची संख्या कमी केली जात आहे. या योजनेसाठी कडक निकष लावू केले जात असून पात्र लाभार्थी महिलांची शासनाकडून पडताळणी होत आहे. यावरून रिपाईचे अध्यक्ष रामदास

आठवले यांनी महायुतीतील सरकारला घरचा आंहेर दिला आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेला सुरुवात केली त्यावेळी सरकारच्या तिजोरी मध्ये निधी होता. मात्र, आता तिजोरीतील पैसे संपत चालले आहेत. त्यामुळे या योजनेच्या लाभाभार्यांना निकष लावण्यात येत असल्याचे रामदास आठवले म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून लाडकी

बहीण योजनेला वेगवेगळे निकष लावण्यात येत आहेत. तर अनेक महिलांनी स्वेच्छेने पैसे परत करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत पाच लाख लाभार्थी महिलांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे रामदास आठवले यांनी एक प्रकारे आपल्या वक्तव्यातून सरकारला घरचा आंहेर दिला.

आई-मुलीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणारा आरोपी फार

■ महासागर प्रतिनिधी

नागपूर :

नागपुरातील जरीपटका परिसरात एका धक्कादायक प्रकरणाचा पदार्पण झाला आहे. एका ४२ वर्षीय चालकाचे महिलेसह तिच्या २० वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल केले आहेत.

पीडित महिला दोन मुलींची आई असून जरीपटकात कुटुंबासह राहते. तिचा पती दारूच्या नशेत राहत असल्याने आणि बाहेरगावी काम करत असल्याने, महिलेची चालकाशी जवळीक वाढली. दहा वर्षांपूर्वी त्याची ओळख झाली आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. आरोपीने महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्याचे अश्लील व्हिडिओ काढले. त्यानंतर त्याने महिलेच्या मोठ्या मुलीलाही लक्ष्य केले. आईचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने मुलीचेही लैंगिक शोषण केले. आरोपीने मुलीला महागडी भेटवस्तू देऊन आणि तिच्या आईसोबतचे व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल केला. हा प्रकार त्यावेळी उघडकीस आला जेव्हा आरोपीने दोघांचेही व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल केले. मायलेकींनी जरीपटका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.



कचऱ्याच्या ढिगाऱ्यात १५ पोती गोमांस

■ महासागर प्रतिनिधी,

नागपूर, दि. २३ :

आशीर्वाद नगरातील कचरा डंपिंग यार्डमध्ये १५ पोती गोमांस आढळल्याने खळबळ उडाली. माहिती मिळताच बजरंग दलाले कार्यकर्ता घटनास्थळी पोहोचले. पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली. आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी घेऊन कार्यकर्त्यांनी ठाण्याला घरावही घातला. यामुळे काही वेळासाठी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

शनिवारी सकाळी एक युवक बेसा

पॉवर हाऊसकडून आशीर्वादनगरकडे जात होता. त्याला रस्त्यावर गावीचे शिंग पडलेले दिसले. त्याने वाहन थांबवून आसपास बसितले असता कचऱ्यात आणखी शिंग दिसले. त्याने बजरंग दलाला याची माहिती दिली. अमोल ठाकरे, कमल हरयांनी आणि राहुल नारनवरेसह मोठ्या संख्येत बजरंगी घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी महानगर पालिकेच्या सफाई कामगारांना घटनास्थळी बोलावले. कचरा हटवल्यावर १५ पोत्यांमध्ये मांस, आतड्या, गावीचे शिंग आणि दोन अर्भकही मिळाले. हे दृष्य पाहून बजरंगींचा पारा चढला आणि त्यांनी गो

हत्या करणाऱ्याला तत्काळ अटक करण्याची मागणी केली. मात्र पोलिसांकडे कोणतीही माहिती नसल्याने ते हतबल होते. यामुळे रोष वाढत गेला आणि मांस घेऊनच बजरंग दलालाच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याला घेराव घातला. मास गोवंशाचेच असल्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मांसाचे नमुने घेतले आणि अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंदविला. मात्र बजरंगींनी आरोपीला अटक करण्याची मागणी लावून धरली होती. दरम्यान बेसा पॉवर हाऊसमार्गे कतलखाना असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथून एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

पीओपी मूर्ती कारागीरांची आता न्यायालयात जाण्याची तयारी

पीओपी मूर्तींना पूर्णतः बंदी

■ महासागर प्रतिनिधी,

मुंबई, दि. २३ :

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तीवर २०२० मध्ये बंदी घातली होती. मात्र विविध कारणांमुळे या निर्णयाची अंमलबजावणी लांबणीवर पडली. मात्र उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर यंद्याच्या माधी गणेशोत्सवापासून १०० टक्के पीओपीबंदीचा निर्णय लागू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. माधी गणेश जयंती उत्सवात पीओपी गणेश मूर्तीची कुठेही विक्री होऊ देऊ नका. ती झाली असल्यास त्या गणेशमूर्तीचे विसर्जन करू देऊ नका, असे आदेश उच्च न्यायालयाने ३० जानेवारी रोजी राज्य प्रदूषण नियंत्रण



मंडळ (एमपीसीबी), राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेसह अन्य महापालिकांना दिले होते. भाद्रपदातील गणेशोत्सवातही या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याकरीता पालिका प्रशासनाने आतापासून नियोजन सुरू केले आहे. तसेच मूर्तीकारांना यंद्याही विनामूल्य शाडूची माती दिली जाणार आहे. उत्सवादरम्यान मूर्तीचे आगमन, विसर्जन सुकर होईल. एवढ्या उंचीची मूर्ती घडवण्यात यावी अशी सूचक अट या

परवानगीसाठी घालण्यात आली. उच्च न्यायालयाच्या व पालिकेच्या निर्णयामुळे गणेशोत्सव मंडळेही संभ्रमात आहेत. मात्र यात सर्वात पहिला फटका पीओपीच्या मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांना बसणार आहे. पीओपीबंदीच्या निर्णयाविरोधात आपली बाजू मांडण्यासाठी मूर्तीकारांनी पुन्हा एकदा न्यायालयात धाव घेण्याचे ठरवले आहे. पीओपी हे घातक नसून दैनंदिन जीवनात सर्वत्र त्याचा वापर होतो. प्लास्टर ऑफ पॅरिस लावलेल्या भिंतीच्या घरात आणण चोवीस तास राहतो. पीओपी मूर्तीवर बंदी घालण्यापेक्षा विसर्जनासाठी वेगळे पर्याय आणावे असे मत मूर्तिकार अनिल बाईग यांनी व्यक्त केले आहे.

भारतातील क्रमांक एकचा ट्रॅक्टर निर्वात ब्रँड असलेल्या सोनालिका ट्रॅक्टर ने 'चीता' श्रेणीतील ट्रॅक्टर सादर केले आहेत. यांचे डिझाईन नवीन लुकसह असून त्यामध्ये शक्ती, शैली आणि प्रगत तंत्रज्ञानाचा परिपूर्ण मिलाफ आहे. 'नित्यासारखी चपडगई आणि वेगाची हदमी' देणाऱ्या या नवीनतम हेवी-ड्युटी ट्रॅक्टर मॉडेल्समध्ये सोनालिका चीता डीआय ३२, सोनालिका चीता डीआय ३० ४डब्ल्यूडी आणि सोनालिका चीता एमएम २८ ट्रॅक्टर यांचा समावेश आहे. शेतीतील विशेष गरज असलेल्या शेतकऱ्यांच्या गरजा ते पूर्ण करतात.

या नवीन उत्पादनाद्वारे फळबागा, ऊस, डाळिंब, द्राक्षे आणि सुपारीची शेती करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा खर्च कमी करतानाच त्यांची कार्यक्षमता व कामगिरी सुधारण्याचे उद्दिष्ट सोनालिकाने

बाळगले आहे. नवीन सोनालिका चीता मालिका शेतीच्या विविध गरजांसाठी शक्तिशाली ट्रॅक्टर पुरवते आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांची कामे अधिक सहजतेने आणि आरामात करण्यास सक्षम करते.

हेवी-ड्युटी सोनालिका चीता डीआय ३२ मध्ये ३-सिलेंडरचे २,७८० सीसी इंजिन असून ते १३० एनएम टॉर्क देते. त्याची इंधन कार्यक्षमता या वेगतातील ट्रॅक्टरमध्ये सर्वोत्तम आहे. त्यामुळे आंतर-शेती आणि व्यागासाठी ते आदर्श ठरते. याने रोटाव्हेटर, कल्टिव्हेटर आणि आरएमवी प्लो सारखी उपकरणे देखील सहजतेने वापरली जाऊ शकतात. सोनालिका चीता एमएम २८ हासुद्धा या नवीन मालिकेत उपलब्ध आहे. यामध्ये सिलेंडर-सिलेंडर ८६३.५ सीसी इंजिन असून ते ४७ एनएम टॉर्क देते.

कॅश-बॅक आणि गिफ्ट कार्ड रिडीम करण्याची क्षमता समाविष्ट आहे. हे ऑप वाहत्याला आर्थिक मूल्य देण्यासाठी डिझाइन केले आहे. तुम्ही सिंगल.आयडी तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवास आणि पर्यटन, किरकोळ विक्रीपासून फॅशन आणि एक ऑड बी आउटलेटसपर्यंतच्या श्रेणीमध्ये रिटोईर्स रिडीम करू शकता. घोनी ऑप अधिक रिटोईर्स, अधिक बचत आणि अधिक फायद्यांसह आहे.

Single.id च्या सहकार्याने विकसित केलेले, 'घोनी' ऑप वापरकर्त्यांना सिंगल आयडीच्या वाढत्या नेटवर्कच्या व्यापक फायद्यांमध्ये प्रवेश मिळेल. यामध्ये भारतातील भागीदार बँड्सवरील खरेदीवर रिटोईर्स तसेच या बँड्सकडून रिटोईर्स पॉईंट्स,

मुंबईत जागतिक वस्त्रोद्योग तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी प्रदर्शन

भारतातील माजी राजदूत इद्रीस रौको, नवी दिल्लीतील बोत्सवाना उच्चायुक्तालय, बुरंडी दूतावास, म्यानमार प्रजासत्ताकाचे कॉन्सुलेट

संकलन - संयोजन सुबोध रणशेखरे ९८३११४६३५६ subodh.ranshekhare@rediffmail.com

जर्नल आणि तुर्की प्रजासत्ताकाचे कॉन्सुलेट जर्नल उपस्थित होते. "GTES तंत्रज्ञानाच्या नवोपक्रम आणि तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीचे केंद्र बनण्याची आपली वचनबद्धता कायम ठेवत आहे, ३९ देशांना एकत्र आणत आहे आणि २१० प्रदर्शकांचा समावेश आहे, नेटवर्किंग शिक्षण आणि सहकार्यासाठी एक अद्वितीय व्यासपीठ तयार करत आहे. हे व्यवसाय आणि सहकार्यासाठी एक व्यासपीठ आहे, भारतातील औद्योगिक उत्पादनात कापड उद्योगाचा वाटा १३ टक्के, GDP मध्ये २.३ टक्के आणि परकीय चलन प्रवाहात १२ टक्के आहे. GTES २०२५ कापड यंत्रसामग्री उत्पादकांसाठी व्यवसाय आणि व्यापार वाढवण्यासाठी समर्पित आहे. हे विश्वीय व्यासपीठ सहभागींना केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील एजंट आणि डीलर्सशी संवाद साधण्याची परवानगी देते, ज्यामुळे अमूल्य कनेक्शन आणि भागीदारी सुलभ होते.

इंडियन इंटरनॅशनल टेक्सटाइल मशिनरी एक्झिबिशन सोसायटी (इंडिया कल्टर सोसायटी) ने गोंयवर (पूर्व), मुंबई येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे एका भव्य उद्घाटन समारंभाने ग्लोबल टेक्सटाइल टेक्नॉलॉजी ऑई इंडिया-२०२५ या अभिमुखतेने सुरू केला. २१ ते २३ फेब्रुवारी हा तीन दिवसांचा कार्यक्रम भारतातील वस्त्रोद्योगासाठी एक मैलाचा दगड होता जो पारंपारिक दिवे लावण्याने सुरू झाला आणि तांत्रिक प्रगतीचे प्रदर्शन करत होता. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलाश शिंदे आणि भारत सरकारच्या वस्त्रोद्योग आयुक्त श्रीमती रूप राणी महापात्रा यासारख्या प्रमुख व्यक्तींच्या उपस्थितीने GTES २०२५ ला शोभा मिळाली. महापात्रासह मुंबईतील दक्षिण आफ्रिकेचे कॉन्सुल जर्नल गिडान लाबाने, बेलायूस प्रजासत्ताकाचे कॉन्सुल जर्नल महामहिम अलेक्झांड्रे मालुको, बेलायूस प्रजासत्ताकाच्या कॉन्सुल जर्नलचे कॉन्स्टीटुट पियुचु, बुर्किनाचा राष्ट्राध्यक्ष सल्लागार आणि